

SHREE HARI CHEMICALS EXPORT LIMITED

CORPORATE OFF.: 401/402, A-Wing, Oberoi Chambers, Opposite SAB TV, New Link Road, Andheri West, Mumbai 400 053. Tel.: (91-22) 49634834 ● E-mail: info@shreeharichemicals.in ● CIN No. L99999MH1987PLC044942

Date: September 01, 2023

To
The General Manager
DCS - CRD
BSE LIMITED
Phiroze Jeejeebhoy Towers,
Dalal Street, Mumbai – 400 001

Scrip code: 524336

Dear Sir/Madam,

Pursuant to the provisions of Regulation 47 (3) of SEBI (Listing Obligations and Disclosure Requirements) Regulations, 2015, the newspaper clippings regarding publication of Notice to shareholder regarding E-Voting for the purpose of 36th Annual General Meeting of the Company to be held on Wednesday, September 27, 2023 at 11.30 a.m. through Video Conferencing ("VC") or other Audio Visual Means ("OAVM"), published in Business Standard (English) and Mumbai Lakshadweep (Marathi) on September 01,2023 are enclosed.

Kindly take the same on records.

Thanking you. Yours faithfully,

FOR SHREE HARI CHEMICALS EXPORT LIMITED

URVASHI PANDYA Company Secretary & Compliance Officer

Enclosure: As aforesaid

JAYKAY ENTERPRISES LIMITED

CIN: L55101UP1961PLC001187
Registered Office: Kamla Tower, Kanpur-208001, Uttar Pradesh Telephone: +91 512 2371478-81, Fax: +91 512 2332665

Email: cs@jaykayenterprises.com; Web: www.jaykayenterprises.com NFORMATION REGARDING 77th ANNUAL GENERAL MEETING OF JAYKAY

ENTERPRISES LIMITED AND BOOK CLOSURE is hereby given that the 77th Annual General Meeting ("AGM") of the Members of Jaykay Enterprises Limited ("the Company") is scheduled to be held on Wednesday September 27, 2023 at 11:30 a.m. IST through Video Conferencing ("VC")/Other Audio-Visual Means ("OAVM") to transact the businesses as set forth in the Notice of 77th AGM in compliance with General Circular No. 10/2022 dated December 28, 2022 issued by the Ministry of Corporate Affairs ("MCA") read together with other Circulars issued by MCA in this regard and Circular No. SEBI/HO/CFD/PoD-2/P/CIR/2023/4 dated January 05, 2023 issued by the Securities and Exchange Board of India ("SEBI") read together with other Circulars issued by SEBI in this regard (herein after collectively referred to as "Circulars"), companies are permitted to convene the AGM through VC or OAVM without physical presence of the Members at a common venue till September 30, 2023. Accordingly, the AGM of the Company is being held through VC/OAVM without physical presence of the Members at a common venue

- In accordance with the aforesaid Circulars, the Notice of 77th AGM and Annual Repor for the Financial Year 2022-23 will be sent in due course, through electronic mode to all those Members whose email IDs are registered with the Company or Depositor Participants ("DPs") or the Company's Registrar and Share Transfer Agent ("RTA") viz Alankit Assignments Ltd. In case any member is desirous to obtain physical copies of the Annual Report, he/she may write to us at cs@jaykayenterprises.com and to RTA at jksingla@alankit.com mentioning their Folio No./ DP ID and Client ID, Name and Address. The Notice of 77th AGM and Annual Report will also be available on the website of the Company at www.javkaventerprises.com, the website of Central Depository Services (India) Limited ("CDSL") at www.evotingindia.com and also on the website of BSE Limited at www.bseindia.com where the equity shares of the Company are listed. Members holding shares in physical form and who have not registered their email ic with the Company/ Depositories/ Depositories Participant/ RTA and wish to receive the Notice are requested to send an email at investors@iavkaventerprises.com along with the copy of the signed request letter mentioning the name, folio number and address, self-attested copy of the PAN Card and Aadhar Card and copy of share certificate front and back. Members holding shares in dematerialized mode and who have not registered their email address are requested to send, in addition to above documents, 16 digit DF ID & Client ID in place of folio number along with scanned copy of self-attested copy of client master copy or consolidated demat account statement.
- The Members can attend and participate in the 77th AGM through VC/OAVM facility only Further, members participating through the VC/OAVM facility shall be counted for the purpose of reckoning the guorum under Section 103 of the Companies Act, 2013 ("the
- Manner of registering/ updating email address and/ or other KYC details:

The Members whose e-mail addresses and/or other KYC details are not registered and who wish to receive the Annual Report and all other communications by the Company from time to time, are requested to register their e-mail addresses by following the

Particulars	Details		
In case of physical holding	Please provide prescribed form ISR-1 along with other requisite form available on the website of Company www.jaykayenterprises.com, duly self -attested by the shareholder(s) to Company's RTA at rta@alankit.com at Alankit House, 4E/2, Jhandelwalan Extension, New Delhi-110055		
In case of demat holding	Please update/Contact with your respective DP's		

The facility for casting the votes by the members through e-voting facility (remote e-voting facility and e-voting during the AGM) will be provided by CDSL and the detailed procedure for e-voting and participation in the AGM through VC/OAVM shall be provided in the Notice of 77" AGM. The Members who have cast their vote by remote e-voting prior to the AGM may also attend the AGM but shall not be entitled to cast their vote again. Those Members who participate in the AGM through VC/OAVM and have no casted their vote through remote e-voting may cast their vote electronically during the

Pursuant to Section 91 of the Act and the Rules framed thereunder and SEBI (Listing Obligations and Disclosure Requirements) Regulations, 2015, notice is hereby given that the Register of Members and Share Transfer Books of the Company will remain closed from Wednesday, September 20, 2023 to Wednesday, September 27, 2023 (both days inclusive) for the purpose of AGM

In case of any query, a member may send an email to the RTA at rta@alankit.com or to the Company at cs@jaykayenterprises.com.

By order of the Board For Jaykay Enterprises Limited Yogesh Sharma

Place: New Delhi Date: August 31, 2023 Company Secretary & Compliance Office Membership No. ACS-29286

SHREE HARI CHEMICALS EXPORT LIMITED

Corporate Identification No. (CIN) - L99999MH1987PLC044942 Registered Office: A/8, MIDC, Mahad, Dist. Raigad— 402309, Maharashtra Tel: 02145-232177/233492 E-mail: info@shreeharichemicals.in Website: www.shreeharichemicals.in **NOTICE**

Notice is hereby given that the 36th Annual General Meeting ("AGM") of the members of Shree Hari Chemicals Export Limited (the 'Company') will be held on Wednesday, September 27, 2023 at 11.30 a.m. (IST) through Video Conferencing ('VC') / Other Audio Visual Means ('OAVM') in compliance with the applicable provisions of the Companies Act, 2013 ('Act') & Rules framed thereunder and the SEBI (Listing Obligations and Disclosure Requirements) Regulations, 2015 ('Listing Regulations') read with General Circular dated May 5, 2020 read with General Circulars dated April 8, 2020, April 13, 2020, January 13, 2021, December 14, 2021, May 05, 2022 and December 28, 2022 issued by the Ministry of Corporate Affairs (collectively referred to as "MCA Circulars"), Circulars dated May 12, 2020, January 15, 2021, May 13, 2022 and January 05, 2023 issued by the Securities and Exchange Board of India ("SEBI Circular") to transact the business as mentioned in the 36th AGM Notice, without the physical presence of the Members at a common venue.

Pursuant to Section 101 of the Act read with Rule 18 of the Companies (Management and Administration) Rules, 2014, Regulation 36 of the Listing Regulations, Secretarial Standard on General Meetings (SS-2) and in compliance with the MCA Circulars and SEBI Circulars, the Notice of 36th AGM along with the Annual Report 2022-23 have been sent on August 31, 2023 by email to those members whose email addresses are registered with the Company / Registrar and Share Transfer Agent / Depositories. The requirements of sending physica copy of the Notice of the 36th AGM and Annual Report to the Members have been dispensed with vide MCA Circulars and SEBI Circular, Members are hereby informed that the said Annual Report including AGM Notice is also available on the Company's website www.shreeharichemicals.in, website of the Stock Exchange i.e. BSE Limited at www.bseindia.com respectively and on the website of Nationa Securities Depository Limited ('NSDL') at www.evoting.nsdl.com

Pursuant to Section 108 of the Act read with Rule 20 of the Companies (Management and Administration) Rules, 2014, as amended from time to time. Regulation 44 of the Listing Regulations and SS-2, the Company is providing its members the e-voting facility to cast their votes on all the resolutions set out in the AGM Notice by using an electronic voting system from a place other than the venue of the AGM (i.e. remote e-voting). The Company will also provide a facility of e-voting to members during the AGM, who have not cast their vote by remote e-voting. The Company has entered into an arrangement with NSDL for providing the remote e-voting and e-voting during the AGM.

A person whose name appears on the Register of Members / Beneficial Owners as on the cut-off date i.e. Wednesday, September 20, 2023 shall only be entitled to avail the remote e-voting facility or e-voting during the AGM.

The remote e-voting period will commence on Sunday, September 24, 2023 (9:00 a.m.) IST and ends on Tuesday, September 26, 2023 (5:00 p.m.) IST. During this period, the member(s) of the Company may cast their votes electronically on items mentioned in the AGM Notice. The remote e-voting shall be disabled for voting by NSDL on September 26, 2023 (5:00 p.m.) IST and remote e-voting shall not be allowed beyond the said date and time. Once the vote on a resolutions is cast by a member, any subsequent change shall not be allowed. The voting rights of the members shall be in proportion to their shares in paid-up share capital of the Company as on the cut-off date i.e. Wednesday, September 20. 2023. The detailed instructions relating to remote e-voting and e-voting during the AGM are provided in the Notes forming part of the AGM Notice.

Only those Members, who will be present in the AGM through VC / OAVM and have not cast their vote on the Resolutions through remote e-voting and are otherwise not barred from doing so, shall be eligible to vote through e-voting system available during the 36th AGM. Members who have cast their vote through remote e-voting will be eligible to attend the AGM. However, they will not be eligible to vote on such resolutions again at the AGM.

Any person, who becomes a member of the Company after sending of the AGM Notice by email and holding shares as on Wednesday, September 20, 2023, may refer to the AGM Notice and obtain the login ID and password from NSDL by sending a request at evoting@nsdl.co.in . Members whose email id is not registered, may refer 'Process for those shareholders whose email addresses are not registered with the Depositories/Company/RTA for obtaining login credentials for e-voting' as detailed in 36th AGM Notice

Smt. Shalini Bhat (FCS No.: 6484) or failing her Shri Mohmmad P. (FCS No. 10619) of M/s. Parikh & Associates, Practicing Company Secretaries, has been appointed as the Scrutinizer for conducting the e-voting process in a fair and transparen

In case of any queries or issues regarding attending AGM/e-voting, members may refer to the Frequently Asked Questions (FAQs) and e-voting manual available at www.evoting.nsdl.com under help section or contact - Mr. Abhijeet Gunjal, NSDL at evoting@nsdl.co.in /, Toll free no.: 1800 1020 990 and 1800 22 44 30 OR Mr. Santosh Gamare, M/s Universal Capital Securities Pvt. Lt Tel. No. 022-28207203/ 05; Email id: info@unisec.in

> By Order of the Board of Directors Shree Hari Chemicals Export Limited

> > Bankesh Chandra Agrawal Chairman & Managing Director DIN: 00121080

MLD BATELI TEA COMPANY LTD.

CIN: L40100WB1919PLC003227 Registered Office: 130, COTTON STREET A-7, CALCUTTA-700007 Phone: 4092-2415, E-mail: kolkata@mldgroup.in, Website: www.mldalmiagroup.com

NOTICE TO THE MEMBERS OF 104TH ANNUAL GENERAL MEETING **Dear Members**,

A. ANNUAL GENERAL MEETING

Notice is hereby given that the 104th Annual General Meeting (AGM) of the Company wil be held on Friday, September 29, 2023, at 12.30 p.m. through Video Conferencing (VC), other Audio Video Means (OAVM) to transact the businesses as set forth in the Notice of AGM dated August 14, 2023. Pursuant to Circulars issued by the Ministry of Corporate Affairs and Securities and Exchange Board of India (SEBI), which allow the companies to hold AGM through VC/OAVM without the physical presence of the members at a common venue, the 104th AGM of the Members of the Company is being held through

In term of the said Circulars, the notice of the 104th AGM together with the Annual Audited Financial Statements, Reports of the Auditors and Board of Directors for the financial year ended March 31, 2023 (together referred as Annual Report) will be sent only by email to all those Members whose email addresses are registered with the Company or Depository Participants (DP), as the case may be. However, Members including Members who have not registered their E-mail addresses with the Company/DP can download the AGM Notice and Annual Report from the Company's vebsite i.e. www.mldalmiagroup.com and may also be available on the website of the Calcutta Stock Exchanges, i.e. www.cse-india.com

The Members whose E-mail address is not registered with the Company/DP are required to write us at kolkata@mldgroup.in for registration of E-mail address and to receive AGN Notice, Annual Report and e-voting user ID and password by E-mail. For detailed procedure for registering the E-mail address and for receipt of e-voting user ID and password and the manner of voting remotely or e-voting during the AGM, the Members

are requested to refer the AGM Notice available on the aforesaid websites. The Members are requested to refer the AGM notice, for instructions for attending the

B. REMOTE E-VOTING

Place : Kolkata

Date: 01-09-2023

The Members are provided with the facility to cast their vote electronically, through the ${f e}$ voting services provided by Central Depository Services Ltd (CDSL) on all resolutions set forth in this Notice. The e-voting will commence from September 26, 2023 from 9.00 a.m. and ends on September 28, 2023 at 5.00 p.m. During this period, shareholders of the Company, holding shares either in physical form or in dematerialized form, as on the cut-off/entitlement date of September 22, 2023 may cast their vote electronically. The Members who have not cast their vote electronically, and are otherwise not barred from doing so, can exercise their voting rights through the e-voting system during the AGM. The Company will make necessary arrangements for e-voting during the AGM.

For any query / clarification / grievance connected with VC Meeting, remote e-voting and Members who acquired shares of the Company after the date of dispatch of AGM notice and hold shares as of the cut-off date as aforesaid, shall write E-mail a kolkata@mldgroup.in, with their particulars viz., DP id Client id / Folio No. to provide login id and password for remote e-voting.

> By Order of the Board of Directors For BATELI TEA COMPANY LTD Sd/- Abhishek Shaw Company Secretary

DHANLAXMI COTEX LIMITED

REGD. OFF: C J HOUSE, 2ND FLOOR, 285 PRINCESS STREET, MUMBAI- 400002 CIN: L51100MH1987PLC0422801

E-mail: dcotex1987@gmail.com | Website: www.dcl.net.in | Tel.: 022-49764268 INFORMATION REGARDING THE 37TH ANNUAL GENERAL MEETING TO BE <u>held on 29th September, 2023 Through Video Conferencing (VC)/</u> (OAVM) AT 11:30 A.M.

NOTICE is hereby given that pursuant to the applicable provisions of the Companies Act, 2013, Rules made thereunder and General Circular No. 20/2020 dated 5th May 2020 read with General Circular No. 14/2020 dated 8th April 2020, General Circular No. 17/2020 dated 13th April 2020 and General Circular no. 02/2021 dated 13th January, 2021, 14th December, 2021, 02/2022 and 03/2022 dated 5th May, 2022 and 10/2022 dated December 28, 2022 respectively and all other relevant circulars issued from time to time by the Ministry of Corporate Affairs ("the MCA Circulars" read with the SEBI Circulars No. SEBI/HO/ CFD/PoD-2/P/CIR/2023/4 dated January 05, 2023, the Annual General Meeting ('AGM') of the members of Dhanlaxmi Cotex Limited will be held on Friday, September 29, 2023 at 11:30 A.M through video conferencing facility without any physical presence of members. The process of

participation in the AGM will be provided in the Notice of the AGM. The electronic copy of the Notice conveying 37th AGM, containing among others procedure & instructions for e-voting and the Annual Report for F.Y. 2022-23 will be sent in due course of time to those members whose email id is registered with the Company / Depository Participants.

The AGM Notice will also available on the website of the company at http:/ www.dcl.net.in/investor info.html and on the website of Bombay Stock Exchange a www.bseindia.com. No hard copies of the notice will be sent to the Members.

Manner to register/update email addresses: Members who have not registered their e-mail address with the Company or their epository Participant are requested to register their e-mail address in the following

For Physical Shareholders

Send Scanned copy of the following documents by email to shwetas@bigshareonline.com keeping cc to: dcotex1987@gmail.com and accounts@dcl.net.in

A signed request letter mentioning your name, folio number and complete address Self-attested scanned copy of the PAN Card, and

Self-attested scanned copy of any document (such as Aadhaar card, Driving Licence, Election Identity card, Passport) in support of the address of the Members

as registered with the Company. For Electronic Shareholders

he shareholders holding shares in electronic mode are also requested to registe update their email address, Permanent Account Number (PAN) and Bank Account details with the Depository Participant where their respective dematerialised accounts are maintained.

The remote e-voting as well as e-voting at the AGM on the proposals contained in the Company through CDSL. The details of the e-voting system and process of e-voting is specified in the Notice of the 37th AGM. The members who are holding shares in hysical form or who have not registered their email ID, can access the details of e-voting system and vote on the e-voting system as per the procedure which will be entioned in the AGM Notice

Date: 01.09.2023 Place: Mumbai

Arti Jain (Company Secretary) Mem No. 6327

SPARC ELECTREX LIMITED

(FORMERLY SPARC SYSTEMS LTD) REGD. OFF: 1202, 12th Floor, Esperanza Building, Next to Bank of Baroda 198, Linking Road, Bandra (West), Mumbai-400050 CIN: L31100MH1989PLC053467 | E-mail: sparcelectrex@gmail.

Website: www.sparcelectrex.com | Tel.: 9819001811 INFORMATION REGARDING THE ANNUAL GENERAL MEETING TO BE HELD THROUGH VIDEO CONFERENCING (VC)/ OTHER AUDIO-VISUAL MEANS (OAVM)

NOTICE is hereby given that pursuant to the applicable provisions of the Companies Ac 2013, Rules made thereunder and General Circular No. 20/2020 dated 5th May 2020 read with General Circular No. 14/2020 dated 8th April 2020, General Circular No. 17/2020 dated 13th April 2020 and General Circular no. 02/2021 dated 13th January, 2021, 14th December, 2021, 02/2022 and 03/2022 dated 5th May, 2022 and 10/2022 dated December 28. 2022 respectively and all other relevant circulars issued from time to time by the Ministry of Corporate Affairs ("the MCA Circulars") read with the SEBI Circulars No. SEBI/ HO/ CED/PoD-2/P/CIB/2023/4 dated January 05, 2023, the 34th Annual General Meeting ('AGM') of the members of Sparc Electrex Limited (formerly known as Sparc Systems Limited) will be held on **Thursday**, **September 28**, **2023 at 03:00 PM** through videc conferencing facility without any physical presence of members. The process of participation

n the AGM will be provided in the Notice of the AGM. The electronic copy of the Notice conveying 34th AGM, containing among others, procedur & instructions for e-voting and the Annual Report for F.Y. 2022-23 will be sent in due ourse of time to those members whose email id is registered with the Company / Depositor

The AGM Notice will also available on the website of the company at https:// sparcelectrex.com/annual-reports/ and on the website of Bombay Stock Exchange at www.bseindia.com. No hard copies of the notice will be sent to the Members.

Manner to register/update email addresses: Members who have not registered their e-mail address with the Company or their Depositor rticipant are requested to register their e-mail address in the following mar

For Physical Shareholders

Send Scanned copy of the following documents by email to: ravi@unisec.in keeping c to: info@unisec.in and sparclelectrex@gmail.com. A signed request letter mentioning your name, folio number and complete address

Self-attested scanned copy of the PAN Card

Self-attested scanned copy of any document (such as Aadhaar card, Driving Licence Election Identity card, Passport) in support of the address of the Members as registered

with the Company. For Electronic Shareholders

Place: Mumbai

Date: 01/09/2023

he shareholders holding shares in electronic mode are also requested to register/ updat their email address, Permanent Account Number (PAN) and Bank Account details with the Depository Participant where their respective dematerialised accounts are maintained. The remote e-voting as well as e-voting at the AGM on the proposals contained in the Notice of the 34th AGM will be conducted on the e-voting system to be provided by the Company through CDSL. The details of the e-voting system and process of e-voting is specified in the Notice of the 34th AGM. The members who are holding shares in physica form or who have not registered their email ID, can access the details of e-voting syster and vote on the e-voting system as per the procedure which will be mentioned in the AGN Notice.

This newspaper intimation will also be available on the website of BSE Limited www.bseindia.com. For Sparc Electrex I imite

> (Formerly Sparc Systems Ltd Shobith Ganesh Hegde Place: Chennai-600001 Date: August 31, 2023 (Whole Time Director

DIN: 0221102

PUBLIC NOTICE

Notice is hereby given that the 14th ANNUAL GENERAL MEETING ("AGM") of the nembers of KORE DIGITAL LIMITED ("the Company") will be held on Friday, 29th September, 2023 at 03:00 P.M at Hotel Yogi Midtown, Plot No DX 12, Thane - Belapur Road D' Zone Bonsari, Village, TTC Industria Area Turbbe Navi Mumbai 400705

inancial year 2022-23. he 14th Annual General Meeting will be he n compliance with applicable provisions of the Companies Act, 2013 ('Act') and rules made ereunder, Securities and Exchange Boar of India ('SEBI') (Listing Obligations and isclosure Requirements) Regulations, 201 ead with Circular No. 10/2022 dated December 28, 2022, Circular No. 14/2020 ated April 08, 2020, Circular No. 17/2020 ated April 13, 2020, Circular No. 20/202 dated May 05, 2020 and Circular No. 02/2022 ated May 05, 2022 (collectively referred a 'MCA Circulars') and SEBI Circular No SEBI/HO/CFD/CMD-2/CIR/P/2023/4 dated anuary 5, 2023 and SEBI/HO/CFD/CMD2 DIR/P/2022/62 dated May 13, 2022 ('SEB Circulars') (MCA Circulars and SEBI Circular collectively referred as 'Circulars').

Maharashtra (INDIA) to transact Ordinary

Business together with Annual Report for the

n compliance with the Circulars, AGM Notic along with the Annual Report for FY 2022-23 'Annual Report') will be sent in due course rrough electronic mode to those Members hose email IDs are registered with the Company/Registrar and Transfer Agen RTA')/Depository Participant ('DP') and rough physical dispatch to other Members The aforesaid documents will also be available on the Company's website a ttps://www.koredigital.com/investor-relations/ websites of the Stock Exchanges i.e. lational Stock Exchange of India Limited a ww.nseindia.com

Notice is further given pursuant to the rovision of Section 91 of the Companies Act 2013 read with the Regulation 42 of the SEB Listing Obligations and Disclosure Requirements) Regulations, 2015, the Register of Members and Share Transfer Books of the Company will remain closed om September 23, 2023 to September 29, 2023 (both days inclusive) for the purpose of AGM. Members are requested to carefully read all the notes set out in the Notice of AGM and in particular and instructions for joining AGM For and on behalf of

KORE DIGITAL LIMITED (Formerly Known as Kore Digital Private Limited Ravindra Doshi

Place: Mumbai (Managing Director) Date: 01/09/2023

The Singareni Collieries Company Limited

(A Government Company)
Regd. Office: KOTHAGUDEM- 507101, Telangana.

E-PROCUREMENT TENDER NOTICE

Tenders have been published for the following Services / Material Procurement through e-procurement obstatorm. For details, please visit https://tender.telangana.gov.in-or-https://www.scclmines.coi WT/Enquiry No. - Description / Subject - Last date and time for Submission of bid(s).

Network Management on rate contract basis for 3 years- 15.09.2023-17:00 Hrs 2022300172- Repairing of Crusher Roll Units of Atlas Copco/ Elecon/ BEC/ Utkal make 500TPH Fee

OUZ300172- Repairing of crusher Koll Units of Atlas Copco/ Elecon/ BEL/, Utkal make 5001PH Feed reakers on Rate Contract for a period of two years - 16.09, 2023-17.00 Hrs 112300178- Drilling, Excavation, Loading, Transportation, Dumping, Spreading & Levelling, Etc., 16.968 Lbcm of In-Situ Ob (Which Includes 2.337 Lbcm of Top Soil, 467.055 Lbcm of Hard Ob 7.576 Lbcm of Coal) And Excavation Of 9.532 Lbcm of Ob (9.327 Lbcm of Ob & 0.205 Lbcm oal) With Ripper Shovel With Conventional Equipment And Additional Works Viz., 2000 Shov lours, 2000 Dozer Hours & 1,00,000 Rmt of Drilling At Kistaram Opencast Project, Kothagudem Ar ruring A Period Of 36 Months - 20.09.2023-15:00 Hrs

PR/2023-24/ADVT/MP/42 General Manager (Materia DIPR R.O. No. : 609-PP/CL-AGENCY/ADVT/1/2023-24 Procurement)

NOTICE

Notice is hereby given that the 31st Annual General Meeting ("AGM") of the company will be held on Saturday, 23" September 2023 at 14.00 Hours (IST) through Video Conferencing/Other Audio Visual Means (VC/ OAVM) facility in compliance with the applicable provisions of the Companies Act, 2013, Rules framed there under and the

SEBI (Listing Obligations and Disclosure Requirements) Regulations 2015 read with

General Circular No.20/2020, dated May 5, 2020 read with General Circular No.14/2020, Dated April 8, 2020 and General Circular No.17/2020, dated April 8, 2020 and General Circular No.17/2020, dated April 13, 2020, January 13, 2021 and Circular No.21/2021, dated 14.12.2021 issued by the Ministry of Corporate Affairs ("MCA Circulars") and Circular NO. SEBI/HO/CFD/CMD1/CIR/P/2020/79, dated 121 May 2020,

NO.SEBI/HO/CFD/CMD2/CIR/P/2021/11, dated January 15, 2021 and May 13, 2022, NO. SEBI/HO/CFD/CMD2/CIR/P/2022/62 issued by the Securities and Exchange Board of India ("SEBI Circular"), without the physical presence of the Members at a common venue to transact the business as detailed in the NOTICE convening the

Annual General Meeting which will be circulated for convening the AGM.

The Notice of the 31st Annual General Meeting and the Annual Report for the year
2022-23 including the financial statements for the financial year ended March 31,
2023 ("Annual Report") will be sent only by email to all those Members, whose

email addresses are registered with the Depository Participants or Company in

accordance with the MCA Circulars and SEBI Circular on or before 31st August

accordance with the MCA Circulars and SEBI Circular on or perore 31 August 2023. Shareholders who have not yet registered their email addresses are requested to get their email addresses registered by following the procedure

For members holding shares in physical form, please send scan copy of a signed

request letter mentioning your folio number, complete address, email address to be registered along with scanned self-attested copy of the PAN, by email to the Company's email address office@ockwed.com or by sending an email to the Registrar and Share TransferAgent at investor@cameoindia.com

For the Members holding shares in demat form, please update your email address

through your respective Depository Participant(s), Member(s) can join and participate

in the 31st Annual General Meeting and the manner of participation in the remote electronic voting or casting vote through e-voting system during the 31st AGM are

provided in the Notice of the 31st AGM. Members participating through the VC/OAVM

facility shall be counted for the purpose of reckoning the quorum under Section 103 of the Companies Act, 2013. The Notice of the 31 "AGM and the Annual Report will also be

available on the website of the Company i.e. www.oclwed.com and website of the BSE

The Register of Members and Share Transfer Books will remain closed from 17th

September, 2023 to 23th September, 2023(both days inclusive) for the purpose of

Annual General Meeting. In terms of Section 108 of the Companies Act, 2013 and Rule 20 of the Companies

(Management & Administration) Rules, 2014 (as a mended) the company has fixed 16th September, 2023 as the cut-off date to determine the eligibility of the members to cast their vote by electronic means and e-Voting during the 31st AGM scheduled to be held on Saturday, 23rd September 2023 through VC/OAVM Facility.

Members are informed that

(a) Voting through electronic mode shall commence on 20th September, 2023

tay.00 A.M. and will end on 22nd September, 2023 at 5.00 p.m. (b) Voting through electronic mode shall not be allowed beyond 5.00 P.M. on

(c)Any person who acquires shares of the company and become a member of the

by sending a request email to helpdesk.evoting@cdslindia.com or www.oclwed.com

However, if a person is already registered with M/S. Central Depository Services India Limited(CDSL) for e-voting then existing user id and password can be used for casting

(d)Members holding shares in physical form who have not registered their email

addresses with the company/Depositories may obtain the Annual Report and log in

password for E-Voting by providing the below necessary details:
(i)For Physical shareholders – please provide necessary details like Folio No., Name of shareholders, scanned copy of the share certificate (front and back), PAN (self-attested scanned copy of PAN card), AADHAR (self-attested scanned copy of AADHAR card) by email to company at off-attested-scanned-copy of AADHAR card) by email to company at off-attested-scanned-copy of AADHAR card) by email to company at off-attested-scanned-copy of AADHAR card) by email to company at off-attested-scanned-copy of AADHAR card) by email to company at off-attested-scanned-copy of AADHAR card) by email to company at off-attested-scanned-copy of AADHAR card) by email to company at off-attested-scanned-copy of AADHAR card) by email to company at off-attested-scanned-copy of AADHAR card) by email to company at off-attested-scanned-copy of AADHAR card) by email to company at off-attested-scanned-copy of ADHAR card) by email to company at off-attested-scanned-copy of ADHAR card) by email to company at off-attested-scanned-copy of ADHAR card) by email to company at off-attested-scanned-copy of ADHAR card) by email to company at off-attested-scanned-copy of ADHAR card) by email to company at off-attested-scanned-copy of off-attested-scanned-c

or to Registrar and Share Transfer Agent at investor@cameoindia.com
(ii)For Demat shareholders – please provide Demat account details (CDSL – 16 digit

Consolidated Account Statement, PAN (self-attested scanned copy of PAN card), AADHAR (self-attested scanned copy of AADHAR card) by email to company at

cs@oclwed.com or to Registrar and Share Transfer Agent a (e)The members who have cast their votes through remote e-voting prior to the AGM may also attend /participate in the AGM through VC/OAVM but shall not be entitled to

cast their votes again.
(f)Those Members, who shall be present in the AGM through VC/OAVM facility and had

not cast their votes on the Resolutions through remote e-voting and otherwise not barred from doing so, shall be eligible to vote through remote e-voting during the AGM.

(g)In case of any queries Members may refer the instructions on e-voting contained in the Notice or refer the Frequently Asked Questions (FAQs) and user manual on the e-voting website of CDSL to get further Clarifications relating to e-voting process, the

Members may contact M/s Cameo Corporate Services Limited at investor@cameoindia.com_Tel:044-28460390-394. (h)The Company has appointed M/s. M. Keerthana, Practicing Company Secretary to act as the Scrutinizer to scrutinize the voting and remote-voting process in a fair and

(i)If a Member casts votes by both modes, then voting done through e-voting shall

prevail and e-voting during the AGM shall be treated as invalid.

(j)The results of e-voting will be announced by the Company on its website www.oclwed.com and also to Stock Exchange www.bseindia.com

The above information is being issued for the information and benefit of all the Members

By Order of the Board For Olympic Cards Limited (Sd/-) S. KUPPAN, Membership No. A31575; Mobile No.9442694956

of the Company and is in compliance with the MCA Circulars and the SEBI Circulars

any after the dispatch of Notice of Annual General Meeting and holding shares as company after the displaction volue of unitide General weeting and rooting strates as on the cut-off date i.e. 16th September, 2023 may obtain the log in and password by following the procedures as mentioned in the Notice of the Annual General Meeting or

Limited i.e. www.bseindia.com

(b)Voting through election 22nd September, 2023.

transparent manner.

OLYMPIC CARDS LIMITED

Regd. Office: 195, N.S.C Bose Road, Chennai- 600 001.Tel. No.044-42921000; Fax: 044-25390300; E-mail: office@oclwed.com; Web: www.oclwed.com; CIN: L65993TN1992PLC022521

- 01.09.2023-17:00 Hrs.

E172300169- Comprehensive Annual Maintenance Contract with Facility Manage.

Business Standard





PROF J PHILIP, THE DOYEN OF MANAGEMENT EDUCATION HONOURED AT THE AIMS CONVENTION

Prof J Philip, the Founder-President of the Association of Indian Management Schools (AIMS), was honoured by Dr T G Sitharam, Chairman of A I C T E, at the grand inaugural function of the 34th Annual Convention of AIMS in Coimbatore. The event took place at the magnificent PSG Hitec Auditorium, amidst thunderous applause from a large gathering of academicians, B School Heads, and management students from across India. Prof Philip was honoured in the presence of Mr A K Bhattacharya, Editorial Director of Business Standard, Dr R Nandagopal, President of AIMS, and Dr V Srividya, Convention Director and Director of PSG Institute of Management (PSGIM).

Prof Philip, an eminent teacher, management expert, and academician who maintains his youthful spirit, has attended 33 annual conventions of AIMS. He continues to inspire management teachers and students in India and globally. He founded XIME (Xavier Institute of Management & Entrepreneurship), which boasts campuses in Bangalore, Kochi, and Chennai, remaining one of the pioneering B Schools in the country. Prof J Philip's illustrious career

includes roles as the Director of IIM Bangalore, Dean of XLRI, Principal of the Management Training Institute of SAIL, and Director (HR) at Oberoi.

During his address at the convention, Prof J Philip expressed concerns about the marginalisation of management education in the 2020 NEP (National Education Policy) and emphasized the strength of PGDM schools in their focused approach. He stated that AIMS provides a wonderful platform for business schools in India, bringing together institutions that were once isolated. He also recounted how, in March 1988, they initiated the formation of AIMS, overcoming doubts and receiving solid support from the B School fraternity.



MLD DALMIA LAMINATORS LTD.

CIN : 151491WR1986PI C040284 Registered Office: 130 COTTON STREET, KOLKATA -700007

Phone: 4092-2415, E-mail: kolkata@mldgroup.in, Website: www.mldalmiagroup.com

NOTICE TO THE MEMBERS OF 37TH ANNUAL GENERAL MEETING Dear Members,

A. ANNUAL GENERAL MEETING

Notice is hereby given that the 37th Annual General Meeting (AGM) of the Company wil be held on Friday, September 29, 2023, at 10.30 a.m. through Video Conferencing (VC) other Audio Video Means (OAVM) to transact the businesses as set forth in the Notice of AGM dated August 14, 2023. Pursuant to Circulars issued by the Ministry of Corporate Affairs and Securities and Exchange Board of India (SEBI), which allow the companies to hold AGM through VC/OAVM without the physical presence of the members at a common venue, the 37th AGM of the Members of the Company is being held through VC/OAVM. In term of the said Circulars, the notice of the 37th AGM together with the Annual Audited

Financial Statements, Reports of the Auditors and Board of Directors for the financial year ended March 31, 2023 (together referred as Annual Report) will be sent only by email to all those Members whose email addresses are registered with the Company o Depository Participants (DP), as the case may be. However, Members including Members who have not registered their E-mail addresses with the Company/DP can download the AGM Notice and Annual Report from the Company's website i.e. www.mldalmiagroup.com and may also be available on the website of the Calcutta Stocl Exchanges, i.e. www.cse-india.com. The Members whose E-mail address is not registered with the Company/DP are required

to write us at kolkata@mldgroup.in for registration of E-mail address and to receive AGM Notice, Annual Report and e-voting user ID and password by E-mail. For detailed procedure for registering the E-mail address and for receipt of e-voting user ID and password and the manner of voting remotely or e-voting during the AGM, the Members are requested to refer the AGM Notice available on the aforesaid websites. The Members are requested to refer the AGM notice, for instructions for attending the

AGM through VC / OAVM.

B. REMOTE E-VOTING The Members are provided with the facility to cast their vote electronically, through the e

voting services provided by Central Depository Services Ltd (CDSL) on all resolutions set forth in this Notice. The e-voting will commence from September 26, 2023 from 9.00 a.m. and ends on September 28, 2023 at 5.00 p.m. During this period, shareholders of the Company, holding shares either in physical form or in dematerialized form, as on the cut-off/entitlement date of September 22, 2023 may cast their vote electronically. The Members who have not cast their vote electronically, and are otherwise not barred from doing so, can exercise their voting rights through the e-voting system during the AGM The Company will make necessary arrangements for e-voting during the AGM. For any query / clarification / grievance connected with VC Meeting, remote e-voting and

Members who acquired shares of the Company after the date of dispatch of AGM notice and hold shares as of the cut-off date as aforesaid, shall write E-mail at kolkata@mldgroup.in, with their particulars viz., DP id Client id / Folio No. to provide login id and password for remote e-voting.

By Order of the Board of Directors For DALMIA LAMINATORS LTD

Sd/- Susma Shaw

Company Secretary

Place : Kolkata Date: 01-09-2023

SWARNSARITA JEWELS INDIA LIMITED

(Earlier known as Swarnsarita Gems Limit (CIN: L36911MH1992PLC068283) Reg. Add.: 10, Floor-1St, Plot-40/42, Ruby Chambers, Dhanji Street, Zaveri Bazar,

Mumbadevi, Mumbai-400003 Corp. Add.: Office No. 24, 2nd Floor, Navnidan Bhuvan, 3-7 Dhanji Street, Zaveri Bazar Mumbai 400002

Tel. no.: 022-43590000; Email: info@swarnsarita.com Website: www.swarnsarita.com NOTICE

NOTICE is hereby given that the 31st Annual General Meeting of the Members of Swarnsarita Jewels India Limited will be held at Sai Leela Hall, A1, 1, RN Gandhi Road, Opposite Rajawadi Colony, Ghatkopar East, Mumbai, Maharashtra-400077, on Monday, 25th September, 2023 at 11:00 A.M. (IST), to transact the businesses as set out in the Notice of AGM a copy of which is being sent to all Members of the Company by permitted modes under the provisions of the Companies Act, 2013 and Rules framed thereunder and dispatch of the same has been completed on Friday. September 01, 2023.

Pursuant to the Provision of Section 108 and other applicable provisions of the Companies Act, 2013, read with Rule 20 of the Companies (Management and Administration) Amendmen Rules, 2015 and Regulation 44 of the Security and Exchange Board of India (Listing Obligation and Disclosure Requirements) Regulations, 2015, the Company is providing a facility to the Members for exercising their right to vote on the items of businesses set out in the said Notice by remote e-voting system through platform provided by NSDL. The details pursuant to the Rules are given here under:

1) Date of Completion of dispatch of Notice: Till, Friday, September 01, 2023. Date and time of commencement of remote e-voting: Friday, September 22, 2023

(09:00 A.M.) (IST). Date and time of end of remote e-voting: Sunday, September 24, 2022 (05:00 PM)

The Members of the Company, holding shares either in physical form or in dematerialized form, as on the cut- off date which is Monday, September 18, 2023,

may cast their vote electronically. The remote e-Voting by electronic mode shall not be allowed beyond Sunday

September 24, 2022 (05:00 PM) (IST). If demanded and subsequently permitted by the Chairman at the meeting, the Member would be able to cast their votes at the meeting through ballot paper if they have not availed the remote e-voting facility. If the vote is cast through remote e-voting facility

then the members would not be permitted to exercise their voting right at the general The Members may participate in the general meeting even after exercising their righ to vote through remote e-voting but shall not be allowed to vote again in the meeting A person whose name is recorded in the register of members or in the register of

entitled to avail the facility of remote e-voting or voting in the general meeting. The Notice of the 31st AGM along with the procedure of remote e-voting has been ser to all Members by prescribed mode and the same is also available on the website of the Company i.e. www.swarnsarita.com and NSDL website.

beneficial owners maintained by the depositories as on cut-off date only shall be

0) Any person who have acquired shares and become member of the Company after the dispatch of Notice may obtain the login ID and password from person mentioned in

point no. 12 hereunder. . The Company has appointed Mr. Deep Shukla, Practicing Company Secretary, Mumba as the Scrutinizer to scrutinize the e-voting process in a fair and transparent manner 12) For any queries / grievances, in relation to e-voting Members may contact the following:

(a) E-voting NSDL Helpdesk Contact No. 18001020990 Mail ID: evoting@nsdl.co.in

(b) Link Intime India Private Limited C-101, 247 Park, L.B.S.Marg, Vikhroli West, Mumbai – 400083, Maharashtra

India. Tel No.: 022 - 4918 6270 E-mail: rnt.helpdesk@linkintime.co.in NOTICE is hereby giving pursuant to the provisions of Section 91 of the Companies Act 2013, Rule 10 of the Companies (Management and Administration) Rules, 2014 and Regulation 42 of SEBI (Listing Obligation and Disclosure Requirements) Regulation, 2015

(both days inclusive) for the purpose of 31st Annual General Meeting of the Company. For Swarnsarita Jewels India Limit

Place: Mumbai

is also given that the Register of Members & Share Transfer Books of the Company wil remain closed from Friday, 15th September, 2023 to Monday, 25th September, 2023

Mahendra Madanlal Chordia **Managing Director**

DIN: 00175686

Date: August 31, 2023

Place: Mumbai Date: 01.09.2023

नेटवर्क पिपल सर्व्हिसेस टेक्नॉलॉजीस लिमिटेड

नोंदणीकृत कार्यालय : कार्यालय क्रमांक ४२७/४२८/४२९, ए-विंग, एनएसआयएल, लोढा सुप्रिमस २, मार्ग क्रमांक २२, वागळे इंडस्ट्रीअल इस्टेट, ठाणे (प), ठाणे - ४००६०४, महाराष्ट्र, भारत सीआयएन : एल ७४११०एमएच २०१३ पीएलसी २४८८७४, दूर.क्र.:+९११२०४३४७१३७ वेबसाईट : https://www.npstx.com ईमेल : cs@npstx.com

याद्वारे सूचना देण्यात येते कि, नेटवर्क पिपल सर्व्हिसेस टेक्नॉलॉजीस लिमिटेडची १० वी वार्षिक सर्वसाधारण सभा (एजीएम) सोमवार दिनांक २५ सप्टेंबर, २०२३ रोजी दपारी १२.०० वाजता (भा प्र. वे.) एजीएमच्या निमंत्रण सूचनेमध्ये नमूद केलेले कामकाज पार पाडण्यासाठी व्हिडीओ कॉन्फरन्सिंग (व्ही सी)/ अन्य दृकश्राव्य माध्यमाद्वारे (ओएव्हीएम) आयोजित करण्यात येईल. सदर सभेचे ठिकाण कंपनीच्या कार्यालय क्रमांक ४२७/४२८/४२९, ए-विंग, एन एस आय एल, लोढा सप्रिमस २, मार्ग क्रमांक २२, वागळे इंडस्टीअल इस्टेट, ठाणे (प) - ४००६०४, महाराष्ट्र, भारत येथील कार्यालयामध्ये असेल. कंपनीने ज्या भागधारकांचे ई-मेल पत्ते कंपनीकडे आणि/िकंवा निक्षेपस्थानी भागीदारांकडे नोंदणीकृत केलेले आहेत, अशा भागधारकांना कंपनी कामकाज मंत्रालयाने आणि सेक्यरिटीज अँड एक्स्चेंज बोर्ड ऑफ इंडिया यांनी जारी केलेल्या परिपत्रकानसार आर्थिक वर्ष २०२२–२३ चे वार्षिक अहवाल तसेच एजीएमची सूचना इलेक्ट्रॉनिक पद्धतीने पाठविलेली आहे. वार्षिक अहवाल तसेच ईजीएमची सूचना कंपनौच्या वेबसाईंटवर म्हणजेच https://www.npstx.com वर आणि नॅशनल डिपॉझिटरी सर्व्हिसेस (एनएसडीएल) लिमिटेडच्या वेबसाईटवर म्हणजेच <u>https://www.evoting.nsdl.com</u>वर देखील उपलब्ध आहे.

याद्वारे ही देखील सूचना देण्यात येते कि, कंपनीच्या सभासदांची नोंदवही आणि शेअर हस्तांतरण पुस्तके कंपनी अधिनियम, २०१३ (अधिनियम)चे कलम ९१ च्या तरतुदी आणि त्या अंतर्गत तयार केलेली प्रयोज्य नियमावली यांच्या अनुषंगाने, कंपनीच्या १० व्या एजीएम च्या उद्देशाकरिता सोमवार दिनांक १८ सप्टेंबर, २०२३ पासून सोमवार दिनांक २५ सप्टेंबर, २०२३ पर्यंत (दोन्ही दिवसांच्या समावेशासह) बंद ठेवण्यात येतील.

एजीएममधील रिमोट - मतदान आणि ई-मतदान:

सदर अधिनियमाचे कलम १०८ च्या तरतुदी आणि सुधारीत कंपन्या (व्यवस्थापन आणि प्रशासन नियमावली २०१४ चा नियम २० आणि दी सेक्युरिटीज अँड एक्स्चेंज बोर्ड ऑफ इंडिया (सुचीबद्धत बंधने आणि प्रकटीकरण आवश्यकता) विनियमावली, २०१५ चा विनियम ४४ च्या अनुषंगाने भागधारकांना एनएसडीएल कडून तरतूद करण्यात आलेल्या इलेक्ट्रॉनिक मतदान ('रिमोट ई-मतदान') यंत्रणेचा वापर करून एजीएमच्या सूचनेमध्ये नमूद केलेल्या सर्व ठरावांवर आपापली मते नोंदविण्यासाठी सुविधा पुरविण्यात आलेली आहे. भागधारकांचे मतदानाचे अधिकार **शुक्रवार दिनांक** १५ सप्टेंबर, २०२३ ('कट ऑफ तारीख') अनुसार त्यांनी कंपनीच्या भरणा केलेल्या समन्याय भागभांडवलामध्ये धारण केलेल्या समन्याय शेअर्सच्या प्रमाणामध्ये राहतील.

रिमोट ई -मतदानास गुरुवार दिनांक २१ सप्टेंबर, २०२३ रोजी सकाळी ९.०० वाजता (भा. प्र. वे.) प्रारंभ होईल आणि अखेर रविवार दिनांक २४ सप्टेंबर, २०२३ रोजी संध्याकाळी ५.०० वाजता (भा प्र. वे.) होईल. या अवधि दरम्यान, भागधारकांनी आपले मत इलेक्ट्रॉनिक स्वरुपात नोंदवावे. त्य नंतर रिमोट इ-मतदानाचे मॉड्यूल एनएसडीएल कडून बंद करण्यात येईल.

जे भागधारक व्हीसी / ओएव्हीएमच्या सुविधेद्वारे एजीएम मध्ये उपस्थित राहतील आणि ज्यांनी रिमोट ई–मतदानाद्वारे ठरावावर आपली मते नोंदविलेली नसतील आणि/ किंवा त्यांना असे करण्यापासन मनाई करण्यात आलेली नसेल तर असे भागधारक एजीएमच्या दरम्यान इ-मतदान यंत्रणेद्वारे मतदान करण्यास पात्र राहतील.

ज्या भागधारकांनी एजीएमच्या आधी रिमोट इ-मतदानाद्वारे आपापली मते नोंदविलेली आहेत, अशा भागधारकांनी देखील व्हीसी / ओएव्हीएम सुविधेद्वारे एजीएममध्ये उपस्थित रहावे/ सहभागी व्हावे, परंतु ते पुन्हा मतदान करण्यास पात्र राहणार नाहीत.

ज्या व्यक्तींनी कंपनीचे शेअर्स संपादन केलेले असतील आणि ज्या व्यक्ती कंपनीकडून इलेक्ट्रॉनिक स्वरुपात सचना पाठविण्यात आल्यानंतर भागधारक बनलेले असतील आणि कट-ऑफ तारखेनसा म्हणजेच १५ सप्टेंबर. २०२३ अनुसार शेअर्स धारण करीत असतील. अशा व्यक्तींनी evoting@nsdl.co.in िकंवा cs@npstx.com वर विनंती पाठवून लॉगइन आयडी आणि पासवर्ड प्राप्त करावा. तथापि जर तो/ती रिमोट इ–मतदानासाठी एनएसडीएलकडे नोंदणीकृत असेल तर त्यांना मतदानाची नोंदणी करण्यासाठी आपापल्या विद्यमान युजर आयडी आणि पासवर्डचा वापर करता येर्डल.

ई-मतदानाशी संबंधित कोणत्याही चौकशीच्या बाबतीत, भागधारकांनी http://www.evoting.nsdl.com च्या हेल्प सेक्शनमध्ये उपलब्ध असलेले फ्रीकेंटली आस्कड् केस्चन्स (एफएक्यु) आणि सभासदांसाठी असलेले ई-मतदान मॅन्युअल पहावे किंवा क्रमांक : १८०० १०२० ९९० आणि १८०० २२ ४४ ३० वर कॉल करावा. इलेक्ट्रॉनिक स्वरूपातील मतदानाशी संबंधित कोणत्याही तक्रारींच्या बाबतीत, कृपया कुमा. पल्लवी म्हात्रे यांना <u>pallavid@nsdl.co.in</u> या निर्देशित ई-मेल आयडी वर संपर्क करावा.

एजीएमचे तपशिल कंपनीच्या वेबसाईटवर म्हणजेच https://www.npstx.com वर आणि एनएसडीएलच्या http://www.evoting.nsdl.com वर आणि नॅशनल स्टॉक एक्सचेंज ऑफ इंडिया लिमिटेड च्या वेबसाईटवर म्हणजेच www.nseindia.com वर उपलब्ध आहेत.

श्री हरी केमिकल्स एक्सपोर्ट लिमिटेड

CIN:L99999MH1987PLC044942 नोंदणीकृत कार्यालय: ए/८, एमआयडीसी इंडस्ट्रियल एरिया, महाड,

सूचना

येथे सूचना देण्यात येत आहे की**, श्री हरी केमिकल्स एक्सपोर्ट लिमिटेड** (कंपनी) र्च

३६वी वार्षिक सर्वसाधारण सभा (एजीएम) बुधवार, २७ सप्टेंबर, २०२३ रोजी

दु.३.००वा. एजीएम घेण्याच्या सूचनेत नमुद विषयावर विमर्ष करण्याकरिता व्हिडीओ

कॉन्फरन्सिंग (व्हीसी)/अन्य दृकश्राव्य माध्यमाने (ओएव्हीएम) कंपनी कायदा २०१३ (कायदा)

च्या लागू तरतुदी आणि त्यातील नियमाअंतर्गत आणि सेबी (लिस्टींग ऑब्लिगेशन्स ॲण्ड

डिस्क्लोजर रिकायरमेन्टस्) रेग्युलेशन्स, २०१५ (लिस्टींग रेग्युलेशन्स) सहवाचिता सहकार

मंत्रालयाद्वारे वितरीत सर्वसाधारण परिपत्रक दिनांक ५ मे, २०२० सहवाचिता सर्वसाधारण

परिपत्रक दिनांक ८ एप्रिल, २०२०, १३ एप्रिल, २०२०, १३ जानेवारी, २०२१, १४

डिसेंबर, २०२१, ०५ मे, २०२२ आणि २८ डिसेंबर, २०२२ (एमसीए परिपत्रक म्हणू-

संदर्भ) आणि भारतीय प्रतिभूती व विनिमय मंडळद्वारे वितरीत परिपत्रक दिनांक १२ मे

२०२०, १५ जानेवारी, २०२१, १३ मे, २०२२ आणि ०५ जानेवारी, २०२३ (यापुढे सेबी

गरिपत्रक) नसार सामायिक ठिकाणी सदस्यांच्या वास्तविक उपस्थितीशिवाय ३६व्या एजीएम

कंपनी कायदा २०१३ चे कलम १०१ सहवाचिता कंपनी (व्यवस्थापन व प्रशासन)

अधिनियम, २०१४ चे नियम १८, लिस्टींग रेग्यूलेशन्सचे नियम ३६, सर्वसाधारण सभेवरील

सचिवप्रमाण (एसएस-२) आणि एमसीए परिपत्रके व सेबी परिपत्रकानसार ३६व्या एजीएमची

सचना आणि वार्षिक अहवाल २०२२-२३ हे ज्या सदस्यांचे ई-मेल कंपनी/निंबधक व

भागहस्तांतर प्रतिनिधी/ठेवीदाराकडे नोंद आहेत त्यांना **३१ ऑगस्ट, २०२३** रोजी पाठविले

आहे. एमसीए परिपत्रके व सेबी परिपत्रकानुसार ३६व्या एजीएमची सूचना व वार्षिक

अहवालाची वास्तविक प्रत पाठविणे खारीज करण्यात आली आहे. सदस्यांना येथे सुचित

करण्यात येत आहे की, एजीएम सुचनेसह वार्षिक अहवाल कंपनीच्या

www.shreeharichemicals.in, स्टॉक एक्सचेंज अर्थात बीएसई लिमिटेडच्या www.bseindia.com आणि नॅशनल डिपॉझिटरी सर्विसेस लिमिटेड (एनएसडीएल) च्या

कंपनी कायदा २०१३ च्या कलम १०८ आणि त्यातील नियमाअंतर्गत सहवाचिता कंपनी

(व्यवस्थापन व प्रशासन) अधिनियम, २०१४ चे नियम २० आणि सेबी (लिस्टिंग

ऑब्लिगेशन्स ॲण्ड डिस्क्लोजर रिकायरमेंट्स) रेग्युलेशन्स, २०१५ च्या नियम ४४ तसेच

एसएस-२ नुसार कंपनीने त्यांच्या सदस्यांना एजीएमच्या ठिकाणाव्यतिरिक्त अन्य ठिकाणाहन

(रिमोट ई-वोटिंग) वार्षिक सर्वसाधारण सभेच्या सूचनेत नमूद व्यवसायावर विमर्श करण्याकरिता

रिमोट ई-वोटिंग सुविधा दिलेली आहे. कंपनीने एजीएम दरम्यान सदस्यांना ई-वोटिंग सुविध

दिली आहे जे रिमोट ई-वोटिंगने मत देणार नाहीत. याकरिता नॅशनल डिपॉझिटरी सर्विसेस

नोंद दिनांक **बुधवार, २० सप्टेंबर, २०२३** रोजी सदस्य नोंद पुस्तक/लाभार्थी मालकांच्य

यादीत ज्या व्यक्तींची नावे नमुद आहेत त्यांना रिमोट ई-वोटिंग सुविधा किंवा एजीएम दरम्यान

रिमोट ई-वोटिंग **रविवार, २४ सप्टेंबर, २०२३ रोजी स.९.००वा**. प्रारंभ होईल आणि

मंगळवार, २६ सप्टेंबर, २०२३ रोजी सायं.५.००वा. समाप्त होईल. सदर कालावधी

दरम्यान एजीएम सचनेत नमद ठरावांवर सदस्यांना विद्यत स्वरुपात मत देता येईल. २६

सप्टेंबर, २०२३ रोजी सायं.५.००वा. नंतर एनएसडीएलदारे रिमोट ई-वोटिंग बंद केले

जाईल आणि तदनंतर सदर तारीख व वेळेनंतर ई-वोटिंग मान्य असणार नाही. भागधारकाने

ठरावावर दिलेले मत भागधारकास पुढे कोणत्याही परिस्थितीत बदलता येणार नाही. **बुधवार**,

२० सप्टेंबर, २०२३ रोजी कंपनीच्या भरणा केलेल्या समभाग भांडवलातील त्यांच्याद्वां

धारण समभागांच्या सरासरीवर सदस्यांचे मतदान अधिकार असतील. रिमोट ई-वोटिंग व

व्हीसी/ओएव्हीएममार्फत एजीएममध्ये उपस्थित असणारे सदस्य आणि ज्यांनी रिमोट ई-

वोटिंगने ठरावावर मत दिलेले नाही किंवा त्यांना असे करण्यास रोखलेले नाही त्यांना ३६व्या

एजीएम दरम्यान ई-वोटिंग प्रणालीने मत देण्याचा अधिकार असेल. जे सदस्य एजीएमपर्व

रिमोट ई-वोटिंगने जे सदस्य मतदान करतील त्यांना सभेत उपस्थित राहता येईल, परंतु

जर एखाद्या व्यक्तीने सूचना वितरणानंतर कंपनीचे शेअर्स घेऊन कंपनीचा सदस्य झालेला

असल्यास आणि **बुधवार, २० सप्टेंबर, २०२३** रोजी भागधारणा घेतली असेल त्यांनी evoting@nsdl.co.in वर विनंती पाठवून लॉगइनआयडी व पासवर्ड प्राप्त करावा. ज्या

सदस्यांचे ई-मेल नोंद नाहीत त्यांनी ३६व्या एजीएम सूचनेत नमुद तपशिलानुसार ई-

वोटिंगकरिता लॉगइन परिचयपत्रे प्राप्त करण्यासाठी ठेवीदार/कंपनी/आरटीएकडे त्यांचे ई-

ई-वोटिंग प्रक्रिया योग्य व पारदर्शकरित्या संचालनाकरिता तपासनीस म्हणून कार्यरत कंपनी

सचिव मे. पारिख ॲण्ड असोसिएट्सचे **श्रीमती शालिनी भट्ट** (एफसीएस क्र.६४८४) किंवा

त्यांच्या गैरहजेरीत **श्री. मोहम्मद पी.** (एफसीएस क्र.१०६१९) यांची कंपनीच्या संचालक

एजीएममध्ये सहभागी होण्यासाठी/ई-वोटिंगबाबत काही प्रश्न/तक्रारी असल्यास सदस्यांनी

www.evoting.nsdl.com वर उपलब्ध फ्रिकेन्टली आस्क्ड केश्चन्स (एफएक्यु) व

हेल्पसेक्शन अंतर्गत ई-वोटिंग मॅन्युअलचा संदर्भ घ्यावा किंवा संपर्क श्रीमती सरिता मोटे एनएसडीएल, evoting@nsdl.co.in/टोल फ्री क्र.१८००१०२०९९० व १८००२२४४३०

किंवा **श्री. संतोष गमरे,** मे. युनिव्हर्सल कॅपिटल सिक्युरिटीज प्रा.लि., द्र.:0२२-

संचालक मंडळाच्या आदेशान्वये

अध्यक्ष व कार्यकारी संचालक

बंकेश चंद्रा अग्रवात

डीआयएन:००१२१०८०

सही/-

श्री हरी केमिकल्स एक्सपोर्ट लिमिटेड

मेल नोंद नसल्यास भागधारकांकरिता प्रक्रियेचा संदर्भ घ्यावा.

मंडळाद्वारे नियुक्ती करण्यात आली आहे.

२८२०७२०३/०५, ई-मेल: info@unisec.in.

ठिकाण: मुंबई

दिनांक: ०१.०९.२०२३

एजीएम दरम्यान ई-वोटिंगकरिता सविस्तर माहिती एजीएम सूचनेमध्ये नमुद आहे.

सचनेत नमद विषयावर विमर्ष करण्याकरिता होणार आहे.

www.evoting.nsdl.com वेबसाईटवर उपलब्ध आहेत.

लिमिटेड (एनएसडीएल) ची सेवा नियुक्त करण्यात आली आहे.

ई-वोटिंगने मत देण्याचा अधिकार असेल.

नेटवर्क पिपल सर्व्हिसेस टेक्नॉलॉजीस लिमिटेड करित सही/-मनाली रुशांग वेद

ठिकाण : ठाणे दिनांक: १ सप्टेंबर, २०२३

कंपनी सचिव आणि अनुपालन अधिकारी

मागणी सूचना जिल्हा रायगड-४०२३०९. (महाराष्ट्र) दूर.क्र.:०२१४५-२३३४९२/२३२१७७, ई–मेलःinfo@shreeharichemicals.in, वेबसाईट:www.shreeharichemicals.ir

(सरफायसी कायदा, २००२ च्या अनुच्छेद १३(२) अंतर्गत)

डीआरएचएलकेईसी ००५७००६५ | १. श्री. दिपक शांताराम कदम

डीसीबी बँक लिमिटेडने खालील कर्जदार, सह-कर्जदार, तारणकर्ता व जामिनदारांना निवासी जागा आणि/किंवा व्यवसाय विकासाच्या उद्देशाने डीसीबी बँक लिमिटेडच्या नावे योग्य नोंदणी/न्याय्य तारण/गहाण खत निर्मित करून कर्ज सुविधा मंजूर केली होती. सदर कर्जाचे पुन:प्रदान अनियमित झाले असून सदर खाते भारतीय रिझर्व्ह बँकेचे निर्देश व मार्गदर्शक तत्वांनुसार निष्क्रीय मालमत्ता म्हणून वर्गीकृत करण्यात आले आहे.

डीसीबी बँक लिमिटेड त्यामुळे **सरफायसी कायदा, २००२ च्या अनुच्छेद १३(२) अंतर्गत** त्यांचे हक्क वापरले असून कर्जदारांना सदर मागणी नूचनेच्या तारखेपासून **६० दिवसांच्या आत** एकूण थकित रकमेचे प्रदान करण्याचे निर्देश दिले आहेत.

कर्जदार, सह–कर्जदार, तारणकर्ता व जामिनदारांनासुद्धा याद्वारे पुन्हा जाहीररीत्या निर्देश देण्यात येत आहेत की त्यांनी संपूर्ण थकबाकी तसेच आज पर्यंतचे प्रभार व व्याज रकमेचे प्रदान सदर सूचनेच्या तारखेपासून **६० दिवसांच्या आत** करावे अन्यथा **डीसीबी बँक लिमिटेड** सदर **मालमत्तेचा ताबा घेवून** व ती जमा करणे व थिकत रकमेसंदर्भात विक्री रक्कम जुळवून घेण्यासाठी सर्व वा कोणताही कायदेशीर हक्क वापरील.

कर्जदार, सह-कर्जदार, तारणकर्ता व जामिनदारांना येथे मालमत्तेच्या मालकीमध्ये तिसऱ्या पक्षाचे हितसंबंध निर्माण करण्यास मनाई करण्यात येत आहे

अ.	कर्ज खाते क्र.	कर्जदार, सह-कर्जदार, तारणकर्ता व जामिनदारांचे	मागणी सूचना	मागणी सूचना रक्कम			
क्र.		नाव	दिनांक				
१	डीआरएचएलकेएए००५५३६३५	१. श्री. मोहम्मद अयुब खान २. श्रीमती शाहिन अयुब खान	२०.०७.२०२३	रू. ४९०९,५६०/-			
तारण	तारण मालमत्तेचा पत्ता : पलॅट क्र.५, तळमजला, बी-विंग, साई सदन कोहौसोलि, शास्त्री नगर, बाल राजेश्वर रोड, मुलुंड पश्चिम, मुंबई - ४०० ०८० येथील सर्व						

भाग व खंड. (प्रतिभूत मालमत्ता)

१. श्री. हेमल अरविंद राजगोर 04.0८.२0२३ रू. ३१,५७,७०७.००/-२. श्रीमती अनसया अरविंद राजगोर ००५६७४६८

तारण मालमत्तेचा पत्ता : फ्लॅट क्र.२९०४, २१ वा मजला, बी विंग, व्हर्सटाइल व्हॅली, गाव निळजे, कल्याण शिळफाटा रोड, डोंबिवली पूर्व, ठाणे ह्न ४२९२०४ महाराष्ट्र येथील सर्व भाग व खंड (प्रतिभत मालमत्ता)

२. श्रीमती दिपा दिपक कदम **तारण मालमत्तेचा पत्ता** : फ्लॅट नं. २०१, दुसरा मजला, सी विंग, सर्वेश ड्रीम सिटी, सर्व्हे नं.७६, गावातील हिस्सा क्रमांक १, जोवेली, नेरळ बदलापूर रोडजवळ, गणेश मंदिराजवळ, कुळगाव, बदलापूर पूर्व, तालुका अंबरनाथ, ठाणे ह्न ४२१५०३, महाराष्ट्र येथील सर्व भाग व खंड (प्रतिभूत मालमत्ता) १. श्री. देविदास बालकृष्णा पुंडेकर २. श्रीमती राजश्री देविदास पंडेकर

तारण मालमत्तेचा पत्ता : फ्लॅट क्र.२०३, क्षेत्रफळ सुमारे ३०.८३० चौरस मीटर. कार्पेट क्षेत्र, दुसऱ्या मजल्यावर, ग्रीन व्हॅली कंपनी ओपी म्हणून ज्ञात सोसायटीत, सेक्टर ११, तळोजा पंचनंद, ता.पनवेल, जिल्हा–रायगड, नवी मुंबई – ४१०२०८ येथे प्लॉट क्र. १६ वर बांधकामित हौसिंग सोसायटी लिमिटेड, महाराष्ट्र येथील सर्व भाग व खंड (प्रतिभूत मालमत्ता)

डीआरएचएलटीएचएन १. श्री. प्रविण उप्पालैया समलेती २०.०७.२०२३ रू. १४.९१.६८९.00/-२. श्रीमती अर्पिता प्रविण समलेती ००५१६२६४ <mark>तारण मालमत्तेचा पत्ता</mark> : फ्लॅट क्र. २०६, एच.क्र.१०७२/०, दुसरा मजला शांती निवास कामतघर, न्यू कणेरी, पद्मा नगर, भिवंडी ठाणे–४२१३०५ येथील सर्व

भाग व खंड (प्रतिभूत मालमत्ता) १. अब्दुलअजीज अक फारूकी रू. ६०.१५.१७१.८३/-डीआरएचएलटीएचएन २. सुश्री रिझवाना अब्दुल अजीज फारूकी ००४१४६८३ 3. मे. फ्यचर फिटनेस जिमखाना चे मालक अब्दलअजीज अक फारूकी यांच्या द्वारे

तारण मालमत्तेचा पत्ता : फ्लॅट क्रमांक १०२, पहिला मजला, श्री मयुरेश कोहौसोलि, आयरे गाव, तालुका कल्याण, जिल्हा ठाणे, डोंबिवली (पू)– ४२१२०१ येथील सर्व भाग व खंड (प्रतिभृत मालमत्ता)

डीआरएचएलटीएचएन १. अब्दलअजीज अक फारूकी २२.०८.२०२३ रू. ६०,३०,६१२.०५/-२. सुश्री रिझवाना अब्दुल अजीज फारूकी 00888644 ३. मे. फ्युचर फिटनेस जिमखाना चे मालक अब्दुलअजीज अक फारूकी यांच्या द्वारे

तारण मालमत्तेचा पत्ता : फ्लॅट क्रमांक १०१, पहिला मजला, श्री मथुरेश कोहौसोलि, आयरे गाव, तालुका कल्याण, जिल्हा ठाणे, डोंबिवली (पू) – ४२१२०१ येथीत सर्व भाग व खंड (प्रतिभूत मालमत्ता)

डीआरएचएलटीएचएन १. श्री. मोहम्मद हसन अबुबकर शेख रू. १३,८३,१३०/-२. सुश्री आफरिन मोह. तय्यब अन्सारी ००५५१९२१

गरण मालमत्तेचा पत्ता : फ्लॅट क्र. ४०७, चौथा मजला, मून व्हॅली, गाव ममदापूर, दिलकप कॉलेज रोड, ऑफ नेरळ–बदलापूर रोड, ड्रीमझ रियाल्टी जवळ, नेरळ कर्जत ह्न ४१०१०१, जिल्हा रायगड. महाराष्ट्र येथील सर्व भाग व खंड (प्रतिभूत मालमत्ता)

डीआरबीएलएएनई ००४९६५३०, १. सौ. नेत्रा जयंत साळगावकर (कर्जदार) आणि मृत जयंत रू. ६९,०१,५६१/-१८.०८.२०२३ कृष्णा साळगावकर यांची पत्नी आणि हयात असलेले प्रतिनिधी डीआरबीएलएएनई ००५१९९६४. २. श्री. मितेश जयंत साळगावकर (सह-कर्जदार) आणि डीआरबीएलएएनई ००५३६३६५ मुलगा आणि मत व्यक्ती जयंत कृष्णा साळगावकर चे हयात असलेले प्रतिनिधी ३. हॉटेल सुलभा त्यांच्या मालकाद्वारे सौ. नेत्रा जयंत साळगावकर आणि मृत जयंत कृष्णा साळगावकर यांचे हयात असलेले प्रतिनिधी ४. सर्व अज्ञात कायदेशीर वारस आणि मृत व्यक्ती जयंत कृष्णा साळगावकरचे प्रतिनिधी

तारण मालमत्तेचा पत्ता : फ्लॅट क्र.९ डी, चौथ्या मजल्यावर, शिवसागर म्हणून ज्ञात इमारतीत, सोसायटीमध्ये नीळकंठ को.ऑप.हौ.सो.लि., पांडुरंग नाईक मार्ग शिवाजी पार्क, माहीम, मुंबई ४०००१६ येथे स्थित, क्षेत्रफळ अंदाजे ५६२ चौ. फूट. स्थित आहे, पङ्का आहे आणि जमीन बेअरिंग प्लॉट क्र. १४१, माहीम येथे, गोपी कुँजवळ, (शिवाजी पार्क), नीळकठ को.ऑप.हौ.सो.लि.च्या सदस्यत्वासह, ५ समभागांच्या वाटपाच्या अनुषंगाने शेअर सर्टिफिक्ट क्र. ५४ अंतर्गत २६६ ते २७८ येथील सर्व भाग व खंड (प्रतिभूत मालमत्ता)

डीसीबी बँक लिमिटेडकरित दिनांक: ०१.०९.२०२३ ठिकाण: ठाणे / रायगड

जाहीर नोटीस

या जाहीर नोटीसीद्वारे असे सचित करण्यात येत आहे की, सौ. अरुणा भालचंद्र काळे आणि श्री अद्वैत भालचंद्र काळे यांनी फ्लॅट नं. १५०४, १५वा मजला, बांधीव क्षेत्र ८११ चौ.फूट (कारपेट), बिल्डींग नं. सी (शेल), एक कार पार्किंगसहित, रुणवाल पर्ल या प्रोजेक्ट येथील व्हिलेज चितळसर, ता.जि. ठाणे - ४०० ६०७ कार्यक्षेत्रातील मे. रुणवाल कन्स्ट्रक्शन यांच्याकडून मालकी तत्वावर विकत घेतली आहे. सदर फ्लॅटचा विक्री करारनामा सहदुय्यम निबंधक, ठाणे - ५ यांच्या कार्यालयात दस्त क्र. ३२०९/२०१३ दिनांक २५/०३/२०१३ रोजी नोंदणीकत करण्यात आला आहे. सदर दस्ताची ओरिजनल प्रत गहाळ झाली आहे. दस्ताची ओरिजन प्रत गहाळ झाल्याची नोंद मानपाडा पोलीस स्टेशन येथे प्रॉपर्टी मिसींग रिज. नं १४८७/२०२३ दिनांक ०४/०७/२०२३ रोजी केली आहे. तरी सदर फ्लॅट किंवा त्याच्या भागावर मालकी हक्क, गहाण, दान, बक्षिस, फरोक्त, तारण, वहिवाट, कुळ, भाडेकरुचे हक्क, विश्वस्त, वारसा, देखभाल, लीज, कुळवहिवाट, पोटगी, साठेकरार, बयाणा वा तत्सम कोणताही दावा किंवा अन्य हितसंबंध असल्यास वा तसा दावा करणाऱ्या व्यक्तींनी वा संबंधितांनी ही नोटीस प्रसिद्ध झाल्यापासून ७ दिवसाचे आत आपले हक्क, हितसंबंधाचे स्वरुप विशद करुन आवश्यव कागदपत्रांच्या प्रमाणित प्रतीसह खाली सही करणार यांचे कार्यालयात लेखी स्वरुपात कळवावे.

ॲड. हरीश के. चव्हाण

बिल्डींग नं. ८४, २६, विश्वमहल, टिळकगर, खंडकर लेन, डोंबिवली (पूर्व)

ODULEX

मॉड्युलेक्स कन्स्ट्रक्शन टेक्नॉलॉजिस लिमिटेड

र्गोदणीकृत कार्यालय: ए-८२, एमआयडीसी इंडस्ट्रीयल इस्टेट, इंदापूर, पुणे-४१३१३२. **वेबसाईट:**<u>www.modulex.in</u>, **ई-मेल आयडी:**compliance@modulex.in **दूर.:**+९१ ०२१११ २९९०६१, (सीआयएन: एल४५१००पीएन१९७३पीएलसी१८२६७९)

५०वी वार्षिक सर्वसाधारण सभा, ई-वोटिंग माहिती व पुस्तक बंद करण्याच्या तारखा

गधारकांनी कृपया नोंद घ्यावे की, कंपनीची ५०वी वार्षिक सर्वसाधारण सभा (एजीएम) **मंगळवार, २६ सप्टेंबर, २०२३ रोजी दुपारी १२.३० वाजता** व्हीसी धोएव्हीएम मार्फत आयोजित केली जाईल. सहकार मंत्रालयाद्वारे वितरीत (एमसीए) परिपत्रक सर्वसाधारण परिपत्रक क्र.२०/२०२० दिनांक ५ मे, २०२० सहवाचिता सर्वसाधारण परिपत्रक क्र.१४/२०२

दिनांक ८ एप्रिल, २०२०, सर्वसाधारण परिपत्रक क्र.१७/२०२० दिनांक १३ एप्रिल, २०२० आणि सर्वसाधारण परिपत्रक क्र.०२/२०२१ दिनांक ३१ जानेवारी २०२१ आणि भारतीय सुरक्षा विनिमय मंडळाने जारी केलेले सेबी परिपत्रक क्रमांकः सेबी/एचओ/सीएफडी/सीएमडी१/सीआयआर/पी/२०२०/७९ दिनांक १: ो, २०२०, एजीएमची नोटीस, वार्षिक अहवाल सदस्यांना ज्यांचे ई-मेल आयडी कंपनी किंवा डिपॉझिटरी पार्टिसिपन्ट (नोंदी) मध्ये नोंदणीकृत आहेत त्यांना इलेक्ट्रॉनिक पद्धतीने पाठविला गेला आहे. एजीएमच्या नोटीस आणि वार्षिक अहवालाचे ईमेल पाठविणे **गुरुवार, ३१ ऑगस्ट, २०२३** रोजी पूर्ण झाले. एजीएमर्च नोटीसे आणि २०२२-२३ या आर्थिक वर्षाचा वार्षिक अहवाल कंपनीच्या संकेतस्थळावर <u>www.modulex.in</u> वर तसेच बॉम्बे स्टॉक एवेसाचेंजची वेबसाइट <u>www.bseindia.com</u> वर आणि सेंट्रल डिपॉझिटरी सर्व्हिसेस लिमिटेड (सीडीएसएल) च्या <u>www.cdslindia.com</u> वेबसाइटवर उपलब्ध असेल. ज्या तभासदांना वार्षिक अहवाल प्राप्त झाला नाही, तो ते कंपनीच्या वेबसाइटवरून डाउनलोड करू शकतात किंवा कंपनीच्या नोंदणीकृत कार्यालयात कंपनी सेक्रेटरीला पत्र लिह्न किंवा कंपनीला company.secretary@modulex.in वर ईमेल पाठवून विनंती करू शकतात.

रिमोट ई-बोटिंग व एजीएम टरम्यान ई-बोटिंगची माहिती

एरिज ॲग्रो लिमिटेड त कार्यालय: एरिज हाऊस, प्लॉट क्र. २४, देवना गोवंडी (पुर्व), मुंबई – ४०००४३. ई-मेल : investorrelations@ariesagro.com. वेबसाईट: www.ariesagro.com सीआयएन : एल९९९९९एमएच१९६९पीएलसी०१४४६५

शृध्दीपत्रक ३१.०८.२०२३ रोजी प्रकाशित झालेल्या वार्षिव

सर्वसाधारण सभेच्या सूचनेमध्ये २) विद्युत स्वरुपाने मतदान

(रिमोट ई- वोटिंग) च्या परिच्छेदामध्ये रिमोट ई- व्होटिंग

कालावधी मंगळवार, २६ सप्टेंबर, २०२३ **"वेळ (स**

१०.०० वा. भाप्रवे)" अशी छापण्यात आली असु

त्याऐवजी रिमोट ई- व्होटिंग कालावधी मंगळवार, २१

सप्टेंबर, २०२३ **"वेळ (स. ९.०० वा. भाप्रवे)" अ**शी

तसेच शेवट पासून दुसऱ्या परिच्छेदामध्ये **लाभां**

गरण्याची तारीख २० **ऑक्टोबर, २०२३** रोर्ज

'किंवा त्यापुर्वी " असे छापले गेले असून, त्याऐवर्ज

लाभांश भरण्याची तारीख २० ऑक्टोबर, २०२३

एरिज ॲग्रो लिमिटेडकरित

कैसर पी. अन्सार

कंपनी सचिव व मुख्य

अनुपालन अधिकार्र

विधी अधिकारी आणि

रोजी आहे. **अशी वाचण्यात यावी.**

ठिकाण : मुंबई दिनांक : ३१.०८.२०२३

इच्छ्क पक्षकारांनी कृपया याची नोंद घ्यावी

वाचण्यात यावी.

कंपनी कायदा २०१३ चे अनुच्छेद १०८ सहवाचन कंपन्या (व्यवस्थापन व प्रशासन) नियम, २०१४ चे नियम २० व भारतीय प्रतिभूती व विनिमय मंडळ (सूची अनिवार्यता व विमोचन आवश्यकता) विनियमन. २०१५ च्या विनियमन ४४ अंतर्गत कंपनी आपल्या समासदांना एजीएमच्या सचनेत विहित सर्व ठरावांवर विद्यत स्वरुपाने मतदान करता येईल. नोंद दिनांक **१९ सप्टेंबर, २०२३** रोजी वास्तविक किंवा डिमॅट स्वरुपात भागधारणा असणाऱ्या सदस्यांना सेंट्रल डिपॉझिटरी सर्हिसेस (इंडिया) लिमिटेड (सीडीएसएल) च्या <u>www.evotingindia.com</u> माध्यमातून ई-मतदान सेवांच्या माध्यमातून आपले मत इलेक्ट्रॉनिक स्वरूपात

निर्धारित अंतिम तारखेला सभासदांचे रजिस्टर किंवा डिपॉझिटरीजद्वारे तयार करण्यात आलेल्या लाभार्थी मालकांच्या रजिस्टरमध्ये एखाद्या व्यक्तीचे नाव नोंद असल्यास सदर व्यक्ती केवळ परोक्ष ई-मतदान तसेच सर्वसाधारण सभेत मतदानाची सुविधा प्राप्त करण्यास पात्र असेल

परोक्ष ई-मतदान कालावधी **२५ सप्टेंबर, २०२३ रोजी स.९.००वा.** सुरू होईल व २**५ सप्टेंबर, २०२३ रोजी सायं.५.००वा.** संपेल. **२६ सप्टेंबर, २०२३ रोजी सार्य.५.००वा.** नंतर रिमोट ई-वोटिंग पदत बंद केली जाईल. सदस्यांने ठरावावर दिलेले मत त्यास पढे बदलता येणार नाही

एखाद्या व्यक्तीने वार्षिक सर्वसाधारण सभेच्या सूचनेच्या पाठवणीपश्चात कंपनीचे शेअर्स संपादित केले असतील व कंपनीची सभासद बनली असेल व निर्धारित तारखेला भागधारक असेल तर ती व्यक्ती <u>helpdesk.evoting@cdslindia.com</u> किंवा <u>company.secretary@modulex.in</u> वर येथे विनंती पाठवून युजर आयडी व पासवर्ड प्राप्त करू शकेल. तथापि जर एखादी व्यक्ती सीडीएसएलसह रिमोट ई-वोटिंगकरिता यापुर्वीच नोंद असल्य

भासदाने वार्षिक सर्वसाधारण सभेपूर्वी परोक्ष ई-मतदानाद्वारे आपले मत दिले नसेल त्यांनी एजीएम दरम्यान ई-वोटिंगचा अधिकार असेल. सदस्यां एजीएमपुर्वी रिमोट ई-वोटिंग मत दिलेले असले तरी तो वार्षिक सर्वसाधारण सभेत उपस्थित राहू शकेल, परंतु त्याला पुन्हा मत देता येणार नाही. विद्युत मतदानाची प्रक्रिया ५०व्या एजीएम सूचनेत तसेच पुर्वा शेअरजिस्ट्री (इंडिया) प्रायव्हेट लिमिटेडद्वारे सदस्यांना ई-मेल केले जाईल. ई-वोटिंगबाबत काही प्रश^न असल्यास कृपया कंपनी सचिव व सक्षम अधिकारी **श्रीमती सुभी मेवाडा** यांना त्यांचे company.secretary@modulex.in ई-मेलवर पाठवावे किंवा पुर्वा शेअरजिस्ट्री (इंडिया) प्रायव्हेट लिमिटेडकडे support@purvashare.om वर पाठवावे.

सदस्य नोंद पुस्तक व भागहस्तांतरण पुस्तक **१९ सप्टेंबर, २०२३ ते २६ सप्टेंबर, २०२३** (दोन्ही दिवस समाविष्ट) पर्यंत बंद राहील

ई-मेल नोंद/अद्यायावत करण्याची पद्धत: वास्तविक स्वरुपात भागधारणा असणारे सदस्य आणि ज्यांचे ई-मेल कंपनीकडे नोंद/अद्यायावत नाहीत त्यांनी कंपनीचे <u>company.secretary@modulex.in</u> -मेलवर लेखी विनंती करून त्यासह नाव, पत्ता, पॅन कार्डाची स्वसाक्षांकीत प्रत आणि सदस्याचे निवास पुरावाबाबत कोणत्याही दस्तावेजाची स्वसाक्षांकीत प्रत (वाहन परवाना, मतदान ओळखपत्र, पारपत्र) सोबत जोडावे. डिमॅट स्वरुपात भागधारणा असणाऱ्या सदस्यांनी आवश्यक डिपॉझिटरी सहभागीदारकडे त्यांचे ई-मेल नोंद करावेत. ई-मेल पत्त्याची नोंद करण्यात काही अडचण असल्यास किंवा सभासदांनी <u>company.secretary@modulex.in</u> पत्र लिहू शकेल.

एजीएममध्ये सामील होण्याची पद्धत: द्धीसी/ओएव्हीएम मार्फत एजीएममध्ये जाण्याची सुविधा सीडीएसएल ई-मतदान प्रणालीद्वारे www.evotingindia.com वर उपलब्ध आहे

मॉड्युलेक्स कन्स्ट्रक्शन टेक्नॉलॉजिस लिमिटेडकरित

सही/ **दिनांक :** ३१ ऑगस्ट, २०२३ भूमी मेवाडा **ठिकाण**: मुंबई कंपनी सचिव व सक्षम अधिकारी

DCB BANK

रू. ३१,४१,४५१.00/-

नोंदणीकृत कार्यालयः ४२८, कैलाश प्लाझा, बैक्लभबाग लेन, घाटकोपर (पु.), मुंबई-४०००७५. दूरः:(०२२) ६६७०९८००, ईमेलःiielimited@yahoo.in, वेबसाइट:www.ibinfotech.net.in, सीआयएनः एल३०००६एमएच१९८७पीएलसी०४५५२९

३६वी वार्षिक सर्वसाधारण, पुस्तक बंद व ई-वोटिंगची सूचना

याद्वारे सूचना देण्यात येत आहे की, **आयबी इन्फोटेक एंटरप्राइजेस लिमिटेड**च्या सदस्यांची छत्तीसवी वार्षिक सर्वसाधारण सभा (एजीएम) भाद्वार, पुना पुनन्त करिया है। अपने के किया है। अपने स्वार्थ करिया है। अपने स्वार्थ स्वार्थ स्वार्थ स्वार्थ स्व पुक्रवार, २२ सप्टेंबर, २०२३ रोजी सकाळी ११.०० वाजता आयोजित केली जाईल. कंपनी कायदा, २०१३ ('अधिनयम') च्या लामू तरतुर्दीनुसार व्हिडिओ कॉन्फरस्सिंग (व्हीसी)/इतर ऑडिओ व्हिज्युअल माध्यम (ओएव्हीएम) द्वारे, कॉर्पोरेट व्यवहार मंत्रालयाने जारी केलेले परिपत्रक (एमसीए) वेळोवेळी, २७ जुलै २०२३ च्या एजीएमच्या सूचनेमध्ये नमूद केल्यानुसार, व्यवसायांचे व्यवहार करण्यासाठी,

आयबी इन्फोटेक एंटरप्राइजेस लिमिटेड

जे भागधारकांना स्वतंत्रपणे ईमेल केले जात आहे. या कायद्याचे पालन करून, त्याखाली बनवलेले नियम आणि वरील परिपत्रके. कंपनीच्या २०२२-२३ या आर्थिक वर्षाच्या वार्षिक अहवालासह एजीएम बोलावण्याच्या सूचनेच्या इलेक्ट्रॉनिक प्रती सदस्यांना इलेक्ट्रॉनिक पद्धतीने पाठवण्यात आल्या आहेत (ई-मेल) ज्यांनी

त्यांचे ई-मेल आयडी कंपनी/डिपॉझिटरी पार्टिसिपंटकडे नोंदवले आहेत. ३० ऑगस्ट २०२३ रोजी वार्षिक अहवालाचे इलेक्ट्रॉनिक वितरण कंपनीने एजीएम सूचना आणि वार्षिक अहवाल <u>www.ibinfotech.net.in</u> या वेबसाइटवर आणि स्टॉक एक्स्चेंजच्या वेबसाइटवर म्हणजेच बीएसई लिमिटेड (बीएसई) <u>www.bseindia.com</u> वर आणि सेंट्रल डिपॉझिटरी सर्व्हिसेस (इंडिया) लिमिटेड (सीडीएसएल) च्या

www.evotingindia.com वेबसाइटवर अपलोड केला आहे. सदस्य केवळ व्हीसी/ओएव्हीएम सुविधेद्वारे एजीएममध्ये उपस्थित राहू शकतात आणि सहभागी होऊ शकतात. एजीएममध्ये सहभागी होण्याच्या सूचना एजीएमच्या नोटिसमध्ये दिल्या आहेत. कंपनी कायदा, २०१३ च्या कलम १०३ अंतर्गत कोरम मोजण्याच्या उद्देशाने

व्हीसी/ओएव्हीएमद्वारे उपस्थित सदस्यांची गणना केली जाईल. । दरम्यान रिमोट ई–व्होटिंग आणि ई–व्होटिंगसाठी सूचना:

कंपनी कायदा, २०१३ च्या कलम १०८ नुसार, कंपनी (व्यवस्थापन आणि प्रशासन) नियम, २०१४ च्या नियम २० सह वाचलेले कंपनी (व्यवस्थापन आणि प्रशासन) दुरुस्ती नियम, २०१५ आणि डएइख (लिस्टिंग ऑब्लिगेशन्स अँड डिस्क्लोजर रिकायरमेंट्स) रेग्युलेशन्स, २०१५ च्या नियमन ४४ द्वारे सुधारित केल्यानुसार, कंपनीला सदस्यांना रिमोट ई-द्वारे मतदानाचा हक्क बजावण्याची सुविधा प्रदान करण्यात आनंद होत आहे. एजीएममध्ये प्रस्तावित केलेल्या ठरावांवर मतदान आणि ई-व्होटिंग. शुक्रवार, १५ सप्टेंबर, २०२३ (कट-ऑफ तारीख) रोजी प्रत्यक्ष किंवा अभौतिक स्वरूपात शेअर्स धारण केलेले सदस्य <u>www.evotingindia.com</u> येथे सीडीएसएलच्या इलेक्ट्रॉनिक मतदा प्रणालीद्वारे (रिमोट ई-व्होटिंग) इलेक्ट्रॉनिक पद्धतीने त्यांचे मत देऊ शकतात.ज्या व्यक्तीचे नाव सभासदांच्या रजिस्टरमध्ये किंवा डिपॉझिटरीजद्वारे त्रशालाक्षार (रामाट इन्स्ताटर) इरायद्वानक श्रद्धाना पाच मा एक सकातात्र चाच सकातात्राच्या रामस्टारच्या रामस्टारच ठेवलेल्या लाभार्थी मालकाच्या मोदणीमध्ये फक्त कट-ऑफ तारखेला नोंदवलेले असेल ती रिमोट ई-व्होटिंग/इव्होटिंगवर मुविधेचा लाभ घेण्यास पात्र असेल.सर्व सभासदांना याद्वारे कळविण्यात येते की ३६व्या एजीएमच्या सूचनेमध्ये नमृद् केल्यानुसार सामान्य/विशेष व्यवसायाचा व्यवहार केवळ इलेक्ट्रॉनिक पद्धतीने मतदानाद्वारे केला जाईल.मतदानाचा हक्क कट-ऑफ तारखेला म्हणजेच शुक्रवार, १५ सप्टेंबर, २०२३ रोजी सभासदांकडे असलेल्या इक्रिटी शेअर्सच्या प्रमाणात असेल.

कंपनीने रिमोट ई-व्होटिंग/ई-व्होटिंग सेवा सुविधेसाठी सीडीएसएल सोबत एक व्यवस्था केली आहे. रिमोट ई-मतदान कालावधी **मंगळवार** करतान निर्माद के कारणिय जातिका विकास करिया है। १९ सप्टेंबर, २०२३ रीजी सुरू होईल आणि गुरुवार, २१ सप्टेंबर, २०२३ रोजी (संध्याकाळी ५.०० वाजता) समाप्त होईल.सिपोट ई-व्होटिंग मॉड्यूल गुरुवारी, २१ सप्टेंबर, २०२३ रोजी संध्याकाळी ५:०० नंतर मतदानासाठी अक्षम केले जाईल. सभासदाने ठरावावर एकदा मत दिले की, सभासद नंतर त्यात बदल करू शकत नाही.

व्हीसी/ओएव्हीएमद्वारे एजीएमला उपस्थित राहणारे सदस्य ज्यांनी रिमोट ई-व्होटिंगद्वारे आपले मत दिले नाही ते एजीएम दरम्यान ई-व्होटिंगद्वारे त्यांचे मत देण्यास पात्र असतील. रिमोट ई-व्होटिंगद्वारे मतदान केलेले सदस्य एजीएममध्ये उपस्थित राहण्यास पात्र असतील तथापि, ते बैठकीत मतदान करण्यास पात्र नसतील.

इलेक्ट्रॉनिक माध्यमातून वार्षिक अहवाल पाठवल्यानंतर आणि कट-ऑफ तारखेपूर्वी शेअर्स घेतलेले सदस्य रिमोट इन्होटिंगसाठी क्रेडेन्शियल . मिळवण्यासाठी सीडीएसएलला ईमेल आयडी: <u>helpdesk.evoting@cdslindia.com</u> किंवा **श्री. राकेश दळवी,** व्यवस्थापक, (सीडीएसएल) यांना सेंट्रल डिपॉझिटरी सर्व्हिसेस (इंडिया) लिमिटेड, ए विंग, २५वा मजला, मॅरेथॉन फ्यूचरेक्स, मफतलाल मिल कंपाउंड्स, एन एम जोशी मार्ग, लोअर परेल (पूर्व), मुंबई-४०००१३ किंवा <u>helpdesk.evoting@cdslindia.com</u> वर ईमेल लिहू शकतात किंवा टोल फ्री १८०० २२ ५५ ३३ वर संपर्क करावा.

दूरस्थपणे आणि एजीएम दरम्यान, डीमटेरिअलाइज मोड, फिजिकल मोडमध्ये शेअर्स धारण करणाऱ्या भागधारकांसाठी आणि ज्या भागधारकांनी . त्यांचे ईमेल पत्ते नोंदणीकृत केलेले नाहीत त्यांच्यासाठी एजीएमच्या सूचनेमध्ये मतदान करण्याची पद्धत प्रदान केली आहे.

ई-व्होटिंगबाबत तुम्हाला काही शंका किंवा समस्या असल्यास, तुम्ही www.evotingindia.com वर उपलब्ध वारंवार विचारले जाणारे प्रश्न (एफएक्यु) आणि ई-व्होटिंग मॅन्युअल पाहू शकता, मदत विभागाखाली किंवा helpdesk.evoting@cdslindia.com वर ईमेल किंवा टोल फ्री क्र.१८०० २२ ५५ ३३ वर कॉल करा.

इलेक्ट्रॉनिक माध्यमातून मतदान करण्याच्या सुविधेशी संबंधित सर्व तक्रारी **श्री. राकेश दळवी,** व्यवस्थापक, (सीडीएसएल) सेंट्रल डिपॉझिटरी सर्व्हिंसेस (इंडिया) लिमिटेड, ए विंग, २५वा मजला, मरैथॉन फ्युचरेक्स, मफतलाल मिल कंपाउंझ, एन एम जोशी मार्ग, लोअर परेल (पूर्व), मुंबई-४०००१३ किंवा helpdesk.evoting@cdslindia.com वर ईमेल पाठवा यांच्याकडे पाठवल्या जाऊ शकतात किंवा टोल फ्री क्रमांक १८०० २२ ५५ ३३ वर कॉल करा.

कंपनी कायदा, २०१३ च्या कलम ९१ नुसार त्याखाली तयार केलेले नियम आणि सेबीचे नियम ४२ (लिस्टिंग ऑब्लिगेशन्स आणि डिस्क्लोजर रिकायरमेंट्स) रेग्युलेशन, २०१५ नुसार, सदस्यांची नोंदणी आणि कंपनीचे शेअर ट्रान्सफर बुक्स **बुधवार, २० सप्टेंबर, २०२३** ते शुक्रवार, २२ सप्टेंबर, २०२३ (दोन्ही दिवसांसह) एजीएम आणि लाभांश देण्याच्या उद्देशाने बंद राहतील अशी सूचना देखील देण्यात

अंतिम लाभांश, जर एजीएममध्ये भागधारकांनी मंजूर केला असेल तर, ज्या भागधारकांनी कंपनीचे रजिस्ट्रार आणि शेअर ट्रान्सफर एजंट/ डिपॉझिटरी सहभागी यांच्याकडे त्यांचे बँक खाते तपशील अपडेट केले आहेत त्यांना इलेक्ट्रॉनिक पद्धतीने विविध ऑनलाइन हस्तांतरण पद्धतींद्वारे अदा केले जाईल.ज्या शेअरधारकांनी त्यांचे बँक खाते तपशील अपडेट केलेले नाहीत, त्यांच्यासाठी लाभांश वॉरंट/डिमांड ड्राफ्ट त्यांच्या नोंदणीकृत पत्यावर टपाल सुविधेद्वारे उपलब्धतेनुसार पाठवले जातील लाभांश प्राप्त करण्यास विलंब टाळण्यासाठी आणि लाभांश थेट त्यांच्या बैंक खात्यात पेआउट तारखेला प्राप्त करण्यासाठी, भागधारकांना त्यांचे बैंक तपशील (उदा. बैंकेचे आणि शाखेचे नाव, बँक खाते क्रमांक, ९ अंकी एमआयसीआर क्रमांक, ११ अंकी आयएफएस कोड आणि खात्याचे स्वरूप) शेअरहोल्डरच्या नावासह रद्द केलेल्या चेकच्या प्रतसह, कंपनीचे रजिस्ट्रार आणि शेअर ट्रान्सफर एजंट, लिंक इनटाईम इंडिया प्रायव्हेट लिमिटेड (लिंक इनटाईम) ला, त्याच्या वेबसाइटवर (www.rnt.helpdesk@linkintime.co.in), भौतिक स्वरूपात असलेल्या समभागांच्या संदर्भात आणि इलेक्ट्रॉनिक स्वरूपात असलेल्या शेअर्सच्या बाबतीत त्यांच्या डिपॉझिटरी पार्टिसिपंटला अद्यतिनत करण्याची विनंती केली जाते.

पुढील माहिती अशी की, इक्रिटी शेअर्सवरील लाभांश, एजीएममध्ये घोषित केल्यावर, मंगळवार, १९ सप्टेंबर, २०२३ रोजी ठेवीदारांसह सदस्यांच्या नोंदणीमध्ये/ लाभार्थी धारकांच्या यादीमध्ये नावे असलेल्या कंपनीच्या सदस्यांना दिला जाईल.

वित्त कायदा २०२० नसार, लाभांश उत्पन्न शेअरधारकांच्या हातात करपात्र असेल. एप्रिल १, २०२० आणि कंपनीने विहित दरांव भागधारकांना दिलेल्या लाभांशातून स्रोतावर कर कपात करणे आवश्यक आहे. विविध श्रेणींसाठी विहित दरांसाठी, भागधारकांना वित्त कायदा, २०२० आणि त्यातील सुधारणांचा संदर्भ घेण्याची विनंती केली जाते. भागधारकांना विनंती केली जाते की, त्यांनी त्यांचे पॅन कंपनी/लिंक इनटाइम इंडिया प्रा. लि. (फिजिकल मोडमध्ये असलेल्या शेअर्सच्या बाबतीत) आणि डिपॉझिटरीज (डिमॅट मोडमध्ये ठेवलेल्या शेअर्सच्या बाबतीत)अपडेट करण्याची विनंती केली जाते.

पॅन असलेले निवासी वैयक्तिक शेअरहोल्डर आणि जो प्राप्तिकर भरण्यास जबाबदार नाही तो स्रोतावरील कर कपात न केल्याचा लाभ घेण्यासाठी फॉर्म क्रमांक १५जी/१५एच मध्ये वार्षिक घोषणा सबमिट करू शकतो. भागधारकांना विनंती करण्यात आली आहे की, त्यांचा पॅन नोंदणीकृत नसल्यास, प्राप्तिकर कायदा आणि/किंवा त्याखाली तयार केलेल्या नियमांच्या तरतुर्दीनुसार २०% (वीस टक्के) दराने कर

अनिवासी भागधारक भारत आणि त्यांच्या राहत्या देशामधील कर करारांतर्गत फायदेशीर दरांचा लाभ घेऊ शकतात, आवश्यक कागदपत्रे प्रदान करण्याच्या अधीन राहन कर कराराचे फायदे मिळवा. उदा. कोणतीही कायमस्वरूपी स्थापना आणि लाभार्थी मालकी घोषणा. कर निवास प्रमाणपत्र, फॉर्म १०एफ, इतर कोणतेही दस्तऐवज ज्यासाठी आवश्यक असू शकते.

भागधारक रजिस्ट्रार लिंक इनटाइम (rnt.helpdesk@linkintime.co.in) वर आवश्यक सहाय्यक कागदपत्रांसह फॉर्म १५जी/१५एच आणि फॉर्म १०एफ पाठव् शकतात. शेअरहोल्डर हे फॉर्म लिंक इनटाइम वेबसाइटवरून डाउनलोड करू शकतात आणि योग्यरित्या भरलेल्य फॉर्म/कागदपत्रांच्या प्रत्यक्षे प्रती लिंक इनटाइम ऑफिसला ऑफिस क्रमांक सी-१०१, २४७ पार्क, एल.बी.एस. मार्ग, विक्रोळी (प.), मुंबई, महाराष्ट्र-४०००८३ येथे पाठव शकतात. उपरोक्त घोषणा आणि कागदपत्रे लिंक इनटाईमवर लिंक करण्यासाठी भागधारकांनी १८ सप्टेंबर २०२३ रोजी रात्री ११.५९ वाजेपर्यंत (भाप्रबे) किंवा त्यापूर्वी सादर करणे. कृपवा लक्षात च्या की, उक्त तारखेनंतर प्राप्त झालेले फॉर्म आणि अपूर्ण किंवा चुकीचे फॉर्म विचारात घेतले जाणार नाहीत आणि ते नॉन-डिडक्शन किंवा कमी कर कपातीसाठी पात्र असणार नाहीत.

हे फॉर्म सबमिट करताना काही शंका/अडचण आल्यास, शेअरहोल्डर्स लिंक इनटाइमला rnt.helpdesk@linkintime.co.in वर लिह

तारीख: ३० ऑगस्ट, २०२३

प्राधिकृत अधिकारी

कृपया लक्षात घ्या की अशा कपात केलेल्या करांसाठी कंपनी/निबंधक यांच्यावर कोणताही दावा केला जाणार नाही. ई मतदान प्रक्रियेची छाननी निष्पक्ष आणि पारदर्शक पद्धतीने करण्यासाठी कंपनीने **श्री. हर्षवर्धन तारकस,** सराव कंपनी सचिव, (सदस्य क्र.एसीएस ३०७०१, सीओपी क्र.२४१६९) यांची छाननीकर्ता म्हणून नियुक्ती केली आहे.

आयबी इन्फोटेक एंटरप्राइजेस लिमिटेडकरित

जास्मिन पारेख

-

SGFRL

सुयोग गुरबक्सानी फ्युनिक्युलर रोपवेज लिमिटेड (सीआयएन: एल४५२०३एमएच२०१०पीएलसी२००००५)

नोंदणीकृत कार्यालय: १८, सुयोग इंडस्ट्रीयल इस्टेट, १ला मजला, एलबीएस मार्ग, विक्रोळी (पश्चिम), मुंबई-४०००८३. द्र.:०२२-२५७९५५१६; ई-मेल:investor@sgfrl.com, वेबसाईट:www.sgfrl.com

रोज वाचा दै. मुंबई लक्षदीप'

१४वी वार्षिक सर्वसाधारण सभेची सूचना

येथे सूचना देण्यात येत आहे की, सु**योग गुरबक्सानी प्युनिक्युलर रोपवेज लिमिटेड**च्या सदस्यांची **चौदावी** वार्षिक सर्वसाधारण सभा (१४वी एजीएम) सोमवार, २५ सप्टेंबर, २०२३ रॉजी स.११.३०वा. व्हिडिओ कॉन्फरन्सिंग (व्हीसी)/इतर ऑडिओ व्हिच्युअल माध्यम (ओएव्हीएम) सविधेद्वारे. १४व्या एजीएमच्या सचनेमध्ये नमुद केल्यानसार, सेबीच्या लाग तरतदींचे पालन करून (सचीबद्ध दायित्वे आणि प्रकटीकरण आवश्यकता) सामान्य आणि विशेषे व्यवसाय व्यवहार करण्यासाठी विनियम, २०१५ आणि कंपनी कायदा, २०१३ आणि त्याखाली तयार केलेले नियम २८ डिसेंबर, २०२२ रोजी कॉर्पोरेट व्यवहार मंत्रालयाने (एमसीए) जारी केलेले सामान्य परिपत्रक १०/२०२२ आणि सेबी परिपत्रक क्र.सेबी एचओसीएफडी पीओडी-२/पी/सीआयआर/२०२३/४ दिनांक ५ जानेवारी २०२३ (यापुढे एकत्रितपणे परिपत्रक म्हणून संबोधले जाते), सामान्य ठिकाणी सभासदांच्या प्रत्यक्ष उपस्थितीशिवाय -एजीएम आयोजित करण्यात येईल. वार्षिक अहवालासह एजीएमची सूचना योग्य वेळी इलेक्ट्रॉनिक पद्धतीने केवळ कंपनीच्या सदस्यांना पाठवली जाईल ज्यांचे ई–मेल पत्ते डिपॉझिटरी

पार्टिसिपंट आणि कंपनीचे रजिस्ट्रोर आणि ट्रान्सफर एजंट (आरटीए) कडे नोंदणीकृत आहेत. कंपनीच्या १४व्या एजीएमची सूचना आणि आर्थिक वर्ष २०२२–२३ चा वार्षिक अहवाल कंपनीच्या <u>www.sgfrl.com</u> वर आणि एनएसडीएलच्या <u>www.evoting nsdl.com</u> वर वेबसाइटवर उपलब्ध असेल याशिवाय, सूचना एजीएम आणि वार्षिक अहवाल स्टॉक एक्स्चेंज अर्थात बीएसई लिमिटेड (बीएसई) च्या वेबसाइट www.bseindia.com वर देखील उपलब्ध असतील. सदस्य केवळ व्हीसी/ओएव्हीएम सुविधेद्वारे एजीएममध्ये उपस्थित राह शकतात आणि सहभागी होऊ शकतात. कंपनी तिच्या सर्व सदस्यांना

एजीएमच्या सूचनेमध्ये दिलेल्या ठरावांवर एजीएमच्या तारखेपूर्वी त्यांचे मत देण्यासाठी रिमोट ई-व्होटिंग सुविधा प्रदान करेल आणि एजीएम दरम्यान ई-व्होटिंग सुविधा, तपशीलवार सूचना/ सहभाग आणि ई-मतदानाच्या संदर्भात कार्यपद्धती मीटिंग आयोजित करण्याच्या सूचनेमध्ये प्रदान केली जाईल. कंपनी कायदा, २०१३ च्या कलम १०३ नुसार व्हीसी/ओएव्हीएमद्वारे सभेला उपस्थित राहणाऱ्या सदस्यांची गणना कोरमच्या उद्देशाने केली जाईल.

सदस्यांना विनंती आहे की त्यांनी तुमच्या डिपॉझिटरी पार्टिसिपंटशी संपर्क साधावा आणि तुमच्या डिपॉझिटरी पार्टिसिपंटच्या प्रक्रियेनुसार तुमचा ईमेल पत्ता आणि बँक खाते तपशील तुमच्या डीमॅट खात्यात नोंदवावा.

संचालक मंडळाच्या आदेशान्वये सुयोग गुरबक्सानी फ्युनिक्युलर रोपवेज लिमिटेडकरिता

सही / कुमारी प्रतिमा हिरानी दिनांक: ३० ऑगस्ट, २०२३ कंपनी सचिव व सक्षम अधिकारी ठिकाण: मुंबई

बजाज हौसिंग फायनान्स लिमिटेड कॉर्पोरेट कार्यालय: सिरेब्रम आयटी पार्क बी२ इमारत, ५वा मजला, कल्याणी नगर, पुणे, महाराष्ट्र-४११०१४. **शाखा कार्यालय:** सी/४ प्लॉट क्र.१२

कोहिन्रू इस्टेट हौ.सो., मुला रोड, कमल नयन बजाज गार्डनजवळ, वाकडेवाडी, पुणे-४११००२ **आणि दुसरा पत्ता:** ७वा मजला, सुमेर प्लाझा, युनिट क्र.७०२, मरोळ मरोशी रोंड, संकष्ठ पाडा वेल्फेअर सोसायटी, मरोळ, अंधेरी पुर्व, मुंबई, महाराष्ट्र-४०००५९, भारत. ताबा सूचना

सिक्युरिटायझेशन ॲण्ड रिकन्स्ट्रक्शन ऑफ फायनान्शिअल ॲसेटस् ॲण्ड एन्फोर्समेंट ऑफ सिक्युरिटी इंटरेस्ट ॲक्ट, २००२ चे कलम १३(४) अन्वये सूचना. सिक्युरिटी इंटरेस्ट (एनफोर्समेन्ट) रूल्स, २००२ च्या नियम ८(१) (परिशिष्ट-४) ज्याअर्थी, खालील स्वाक्षरीकर्ता हे सिक्युरीटायझेशन ॲण्ड रिकन्स्ट्रक्शन ऑफ फिनान्शियल ॲसेटस् ॲन्ड एनफोर्समेन्ट ऑफ सिक्युरिटी इंटरेस्ट ॲक्ट, २००२

अंतर्गत **मे. बजाज हौसिंग फायनान्स लिमिटेड (बीएचएफएल)** चे प्राधिकृत अधिकारी आहेत आणि सिक्युरिटी इंटरेस्ट (एनफोर्समेन्ट) रूल्स, २००२ च्या नियम ३ सहवाचिता कलम १३(२) अन्वये असलेल्या अधिकाराअंतर्गत त्यांनी खाली नमूद केलेल्या कर्जदार/सहकर्जदार/जामिनदारांवर मागणी सूचना बजावली होती आणि सदर सूचना प्राप्त तारखेपासून ६० दिवसांच्या आत सूचनेत नमूद रक्कम जमा करण्यास सांगण्यात आले होते. कर्जदार/सहकर्जदार/ जामिनदार हे वर नमूद केलेली रक्कम भरण्यास असमर्थ ठरले असून कर्जदार/सहकर्जदार/जामिनदार व सर्वसामान्य जनतेस येथे सुचित करण्यात येत आहे की. में, बजाज हौसिंग फायनान्स लिमिटेडच्या वतीने खालील स्वाक्षरीकर्त्यांनी सदर कायद्याच्या कलम १३(४) सहवाचिता सदर अधिनयमाच्या नियम ८(१) अन्वये त्यांना प्राप्त असलेल्या अधिकाराअंतर्गत खाली नमूद केलेल्या मालमत्तेचा **ताबा** खाली नमूद केलेल्या तारखेला घेतलेला आहे. विशेषतः कर्जदार/ सहकर्जदार/जामिनदार व सर्वसामान्य जनतेस येथे सावध करण्यात येते की. सदर मालमत्तेसह कोणताही व्यवहार करू नये आणि सदर मालमत्तेसह व्यवहार केलेला असल्यास त्यांनी **बीएचएफएल**कडे मालमत्तेसह केलेले उपरोक्त रक्कम आणि त्यावरील व्याज जमा करावे. कर्जदार/जामिनदाराचे नाव प्रतिभृत मालमत्तेचे वर्णन मागणी सूचना दिनांक व

(एलएएन क्र., शाखा नाव)	(स्थावर मालमत्ता)	रक्रम	दिनांक		
शाखा: मुंबई,	पुढेनमुद बिगरशेत जिमनीचे सर्व भाग व खंड: फ्लॅट क्र.००३,	२० जानेवारी, २०२३	२९ ऑगस्ट,		
(कर्ज क्र.: एच४०५डीएचबी००१७३३८ व	तळमजला, बी विंग, श्री मोरेश्वर पार्क कोहौसो., खारेगाव	रु.४०,२०,९४९/-	२०२३		
एच४०५डीएचटी००१७३३९ व एच४०५डीएचटी००१७३४०)	नाका कळवा, ठाणे, जुने मुंबई पुणे महामार्ग, ठाणे,	(रुपये चाळीस लाख वीस			
१. कदम किरण प्रल्हाद (कर्जदार),	महाराष्ट्र-४००६०५.	हजार नऊशे एकोणपन्नास			
२. ओजस्वीनी किरण कदम (सह-कर्जदार)		फक्त)			
दोघांचा पत्ता: बी/००३, श्री मोरेश्वर पार्क कोहौसो., जुने मुंबई पुणे					
रोड, खारेगाव कळवा पश्चिम, ठाणे, कळवा, महाराष्ट्र-४००६०५.					
शाखा: पुणे,	पुढेनमुद बिगरशेत जिमनीचे सर्व भाग व खंड: फ्लॅट क्र.४०४,	१९ एप्रिल, २०२२	२९ ऑगस्ट,		
(कर्ज क्र.: ४०२एचएसएल६३२३९८०९ व	४था मजला, विंग ए१, मयुर किलबिल एस.क्र.२/३, गाव	रु.२७,५६,४६८/-	२०२३		
४०२टीएसएच६३२३९३४०)	धनोरी, महाराष्ट्र, पुणे-४११०१५, पुर्व: फ्लॅट क्र.ए-२,	(रुपये सत्तावीस लाख			
१. मिलींद एस. जाधव (कर्जदार)	४०३; पश्चिम: डक्ट व परिसर; उत्तर: बाजुची जागा;	छपन्न हजार चारशे अडुसष्ट			
पत्ता: फ्लॅट क्र.ए ४०४, अ.क्र.२/३, मयुर किलबिल, धनोरी, पुणे-	दक्षिण: पायऱ्या व डक्ट.	फक्त)			
४११०१४.					
दिनांक: ०१.०९.२०२३, ठिकाण: महाराष्ट्र प्राधिकृत अधिकारी, बजाज हौसिंग फायनान्स लिमिटेड					